

महाराष्ट्र विधानपरिषद

तिसरे अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

बुधवार, दिनांक २३ डिसेंबर, २०१५ / पौष २, १९३७ (शके)

- | | |
|--|-----------------------|
| (१) मुख्यमंत्री | } यांचे प्रभारी विभाग |
| (२) गृहनिर्माण, खनिकर्म, कामगार मंत्री | |

प्रश्नांची एकूण संख्या - ११०

पुण्यातील वाहतुक समस्येवर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबत

(१) * ११२२० श्री.अनंत गाडगीळ, श्रीमती दिप्ती चवधरी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुण्यातील वाहतुक समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्याची शासनाने विधिमंडळात घोषणा केली असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर समितीची स्थापन करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) तसेच, पुणे येथे राष्ट्रीय मानकांनुसार शहरातील साधारण १३ टक्के क्षेत्र रस्ते विकासासाठी आवश्यक असताना येथे हे क्षेत्र ६.५ टक्के इतके नगण्य आहे, त्यामुळे मेट्रो, मोनोरेल, बीआरटी, एचसीएमटीआर यांसारख्या मोठ्या वाहतुक विकास प्रकल्पांना अडथळा निर्माण झाला असून विकासाला खिळ बसली असल्याचे माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, रस्ते व वाहतुक विकासाबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) व (२) माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची शासनाने विधानमंडळात घोषणा केल्याची बाब आढळून येत नाही.

तथापि, दिनांक १२.९.२००७ च्या शासन निर्णयान्वये पुणे शहर व उपनगरामधील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निवारणार्थ अपर मुख्य सचिव, नगर विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे.

(३) नाही. युआरडीपीएफआय-२०१५ (अर्बन अँड रिजनल डेव्हलपमेंट प्लान्स फॉर्म्यलेशन अँड इम्प्लीमेंटेशन) च्या मार्गदर्शक तत्वानुसार वाहतूक व दळणवळण या प्रयोजनाकरिता एकूण क्षेत्राच्या १२% ते १४ % क्षेत्र आवश्यक आहे.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील एकूण क्षेत्राच्या सुमारे १३.३२% क्षेत्र वाहतूक व दळणवळण याकरिता प्रस्तावित करण्यात आले आहे. यापैकी सुमारे १०.४४% क्षेत्रावर रस्त्यांचे विकसन करण्यात आलेले आहे. तसेच या विकास आराखड्यात २४ मी. रुंदीचा एच.सी.एम.टी.आर. (हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रुट) रस्ता प्रस्तावित केलेला आहे.

(४) रस्ते व वाहतूक विकासाच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेने मंजूर अर्थसंकल्पीय तरतूदीनुसार व ताब्यात आलेल्या जागांच्या उपलब्धतेनुसार सुमारे २३०१ हेक्टर इतके रस्ता क्षेत्र आतापर्यंत विकसित केले आहे. तसेच पुणे शहरात आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी उड्डाणपुल, भूयारी मार्ग, नदीवरील पुल आणि बी.आर.टी.मार्ग विकसित केले आहेत. तसेच पुणे मेट्रो या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम प्रस्तावित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या कार्यालयाकडून
 शासन परिपत्रकाचा भंग झाल्याबाबत**

(२) * ११७९३ श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी येथील पोलीस अधिकांकांनी धार्मिक भेदभाव केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध स्थानिक लोकप्रतिनिधींनी अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्याकडे माहे जून, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मुद्देनिहाय सविस्तर लेखी तक्रार नोंदविली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील तक्रारीवर सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रक क्र.विमस/२०१३/प्रक्र.६७/१८ (रवका) दिनांक २७ जुलै, २०१५ रोजीच्या आदेशाप्रमाणे विहित मुदतीत पोहोच, अंतिम कारवाई न करणाऱ्या अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या कार्यालयाविरुद्ध परिपत्रकांचा भंग केल्यावरून कारवाई करावी असा आक्षेप परभणी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी (परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था) माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान अप्पर मुख्य सचिव (गृह), यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे काय,

(३) असल्यास, परिपत्रकाचा भंग करणाऱ्या संबंधितांवर शासन परिपत्रकातील कलम ७ (IV) (V) प्रमाणे मुख्य सचिव यांनी कारवाई केली आहे काय,

(४) नसल्यास, सदरील कारवाई सुरु न करण्याबाबत होत असलेल्या विलंबाची कारणे काय आहेत,

(५) तसेच, दोषींना पाठीशी घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा वेळ काढू धोरण राबवित आहे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) अंशतः खरे आहे. लोकप्रतिनिधींनी दिलेले सदर पत्र दिनांक ७ ऑक्टोबर, २०१५ चे आहे.

(३), (४) व (५) या बाबत संबंधितांचा खुलासा मागविण्यात आलेला असून त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

**पुणे महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेसाठी महागडी निविदा देणाऱ्या
कन्सल्टन्सी कंपनीस परवानगी दिल्याबाबत**

(३) * ११५१६ श्रीमती दिप्ती चवधरी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहराला स्मार्ट सिटी योजनेसाठी केंद्र शासनाने अधिकृत केलेल्या ११ कन्सल्टन्सीकडून पुणे महापालिकेने फायनान्शीयल बीड मागविल्या, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या ११ कन्सल्टन्सी पैकी शॉटलिस्ट करून एका कंपनीला कन्सल्टन्सी देणे आवश्यक असताना कमी दराच्या रुपये ८३ लाखाच्या निविदेला परवानगी देण्याऐवजी म्हणजे २ कोटी ५३ लाख एवढी निविदा देणाऱ्या मेकॅन्झी कंपनीला परवानगी देण्यात आली, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या ११ कंपन्यांची व्हल्युएशन झाले असून जास्त निविदा भरणाऱ्या कंपनीला कंत्राट देण्यामागील सर्वसाधारण कारणे काय आहेत,

(४) असल्यास, विशिष्ट कंपनीला कंत्राट देऊन महानगरपालिकेच्या रक्कमेचा अपव्यय करणाऱ्या संबंधितांना जबाबदार धरून त्यांचेवर कारवाई करण्यात येणार आहे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) राज्यातील स्मार्ट सिटी प्रस्ताव तयार करण्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या ११ सल्लागार मधून एक सल्लागाराची निवड करण्याच्या अनुषंगाने क्वालिटी अँड कॉस्ट बेस सिस्टिम या निवड पध्दतीचा वापर पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आला आहे.

सादर क्वालिटी अँड कॉस्ट बेस सिस्टीम पध्दतीनुसार ९०% प्राधान्य गुणवत्ता तथा तांत्रिक बाबींसाठी व १०% प्राधान्य कॉस्ट (आर्थिक बाबी) ला देण्यात आले आहे.

तांत्रिक बाबींच्या व गुणवत्तेच्या अनुषंगाने ज्या पाच कन्सल्टंटनी (सल्लागार) निविदा मुदतीमध्ये सादर केल्या होत्या त्या कन्सल्टंटला सादरीकरणासाठी पुणे महानगरपालिकेच्या समितीसमोर बोलविण्यात आलेले होते.

सादरीकरणाआधारे तांत्रिक व गुणवत्तेच्या बाबींसाठी समितीच्या सदस्यांनी दिलेल्या गुणांकानुसार ७५% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या तीन कन्सल्टंटला आर्थिक निविदा उघडण्याकरिता पात्र ठरविण्यात आले होते.

सादर पध्दती वापरून निविदा प्रक्रीयेत अटी शर्तीची पूर्तता केलेल्या कन्सल्टंटपैकी सर्वात अधिक गुण प्राप्त करणाऱ्या मॅकेन्झी कंपनीला पुणे शहराच्या स्मार्ट सिटी प्रस्तावाबाबतचे काम व कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत, हे खरे आहे.

(३) राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धत सहभागी व्हायचे असल्याने सल्लागार उच्च विशेष योग्यता (हायली स्पेशिलाईज असाईनमेंट), असणारा तसेच विविध क्षेत्र अभ्यास (मल्टी सेक्टोरियल स्टडी), प्रकरण अभ्यास (केस स्टडी), आर्थिक अभ्यास (ईकॉनॉमिकल स्टडी), नवनिर्माण कल्पना (इनोव्हेटीव) असणारा निवडणे आवश्यक होते.

त्यानुसार खालील प्रमाणे गुणवत्तेच्या मापदंडानुसार सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या मॅकेन्झी आणि कंपनीस सल्लागार म्हणून पुणे महानगरपालिकामार्फत नियुक्त करण्यात आले आहे.

१. सल्लागार कंपनीचा आकार व जागतिक स्थान
 २. शहरीकरणाच्या नेतृत्वाविषयी भारत तथा जागतिक स्तरावरील कामकाज
 ३. सल्लागार कंपनीकडे शहरीकरणासाठी उपलब्ध असणारा गुणवत्ता पूर्ण व अनुभवी नेतृत्व गट तसेच भारतीय तथा जागतिक स्तरावरील आर्थिक नियोजनाचा (ईकॉनॉमिकल मास्टर प्लॅनिंग) अनुभव.
 ४. पुणे शहराचे आकलन
 ५. सादरीकरणाच्या गुणवत्तेमध्ये अनुभव, विषय अभ्यास, विषय मांडण्याची पध्दती नियोजन आणि कुशल मनुष्यबळ याचा वापर.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**धारावीतील राजर्षी शाहू नगरपालिका शाळा दुरुस्तीच्या
नावाखाली जमीनदोस्त केल्याबाबत**

- (४) * ११९३३ श्री.विजय उर्फ भाई गिरकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) धारावीतील राजर्षी शाहू नगरपालिका शाळा दुरुस्तीच्या नावाखाली जमीनदोस्त करून आज दोन वर्षे होऊनसुद्धा ती पुन्हा बांधण्यात न आल्याने विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पायपीठ करत दूरच्या शाळांमध्ये जावे लागत असल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, शाळेच्या जागेचा वापर परिसरातील नागरिक पापड आणि कपडे वाळत घालण्यासाठी करत आहेत तसेच रात्रीच्या वेळेस अंधाराचा फायदा घेत काही लोक तेथे मदयपान व जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
 - (३) असल्यास, सदर इमारत पुनर्बांधणीसाठी धारावी पुनर्वसन प्रकल्पाकडून परवानगी मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
 - (४) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
 - (५) असल्यास, अशा दुरुस्तीच्या नावाखाली जमीनदोस्त करण्यात आलेल्या पालिका शाळांच्या पुनर्बांधणीसाठी शासन काही उपाययोजना करणार आहे काय ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे खरे आहे. सदर राजर्षी शाहू शाळा धोकादायक स्थितीत असल्यामुळे पुनर्बांधणीकरिता सदर शाळा निष्कासित करण्यात आली असून शाळेतील विद्यार्थ्यांची नजीकच्या माटुंगा लेबर कॅम्प १, माटुंगा लेबर कॅम्प २, माटुंगा लेबर कॅम्प कन्नड शाळा क्र. ३, संत कक्कया मनपा शाळा, न्यु माहिम मनपा शाळा व माहिम मोरी मनपा शाळा येथे व्यवस्था करण्यात आली आहे.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे आहे

(४) व (५) धारावी पुनर्वसन प्रकल्पाने महाराष्ट्र नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ४० पोटकलम ३(डी) नुसार धारावीच्या अधिसूचित क्षेत्राचे विकास विषयक प्रस्ताव मंजूरीसाठी शासनास सादर केले आहेत.

त्यानुसार नियोजन प्रस्तावांना तत्त्वतः मान्यता देण्यात आली असून अंतिम मान्यतेबाबतची कार्यवाही सुरु आहे.

**कळंबोली, नवी मुंबई येथील सेंट जोसेफ शाळेने इमारतीवर
 अनधिकृत मजले बांधल्याबाबत**

(५) * १२२०६ श्री.नरेंद्र पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, अॅड.निरंजन डावखरे, श्री.सुनिल तटकरे, श्री.अनिल तटकरे, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कळंबोली, नवी मुंबई येथील सेंट जोसेफ शाळेच्या इमारतीला फक्त दोन मजल्यांचे भोगवटा प्रमाणपत्र दिले असताना पाच मजली इमारत अनधिकृतपणे बांधण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व सदर शाळेच्या व्यवस्थापनावर तसेच सिडकोच्या तत्कालीन अधिका-यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) नाही.

(२) व (३) कळंबोली नवी मुंबई येथील सेंट जोसेफ या शाळेच्या इमारतीमधील तळमजला ते ६ वा मजला पर्यंतच्या बांधकामास सिडकोकडून बांधकाम परवाना देण्यात आला असून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंतच्या बांधकामास भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

तथापि शाळेच्या इमारतीमधील ३ ते ६ मजल्या पर्यंतचे बांधकाम विनाभोगवटा वापरल्याने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ५३(१) नुसार नोटीस बजावून सिडको संचालक मंडळाचा ठराव क्र.१०९४० नुसार शाळेचा वापर नियमित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील शासन मान्यता प्राप्त अधिकृत शाळांच्या अनधिकृत बांधकामांबाबत

(६) * १२४०१ श्री.कपिल पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील शासन मान्यता प्राप्त अधिकृत शाळांच्या अनधिकृत बांधकामांबाबत मा. उच्च न्यायालयाने शासन आणि संबंधित बांधकाम नियमित करण्याबाबत तीन महिन्यात निर्णय घेण्याचा निर्देश दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, माहे जून, २०१५ पर्यंतचे सर्व अधिकृत शाळांचे अनधिकृत बांधकाम नियमित करण्याबाबत शासनाने काय निर्णय घेतला आहे,

(३) असल्यास, त्याचे स्वरूप काय आहे,

(४) मुंबई आणि मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील शासन मान्यता प्राप्त अधिकृत शाळांच्या ताब्यातील आणि वापरातील अथवा अतिक्रमित जागा संबंधित संस्थांच्या नावावर करून देण्याबाबत आणि शाळांच्या बांधकामासाठीच विकास आराखड्यात आरक्षित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) ते (३) प्रश्नामध्ये मा.उच्च न्यायालयाकडील रिट/जनहित याचिकेचा संदर्भ देण्यात आलेला नाही. तथापि प्रश्नामधील बाब जनहित याचिका क्र. ४५/२०१२ शी संबंधित दिसून येते. या जनहित याचिकेमधील मा.मुंबई उच्च न्यायालयाचे दिनांक २३.११.२०१५ रोजीचे आदेशानुसार शैक्षणिक संस्थानी त्यांची बांधकामे नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव दिलेले आहेत अगर कसे ? व सदर प्रस्तावावर नियमानुसार कार्यवाही करता येईल अगर कसे ? याबाबत शासनास प्रतिज्ञापत्र दाखल करणेचे आदेश आहेत.

तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेस अनधिकृत बांधकामासंदर्भात त्यांनी केलेल्या कार्यवाहीचे संदर्भाने प्रतिज्ञापत्र दाखल करणेचे आदेश दिलेले आहेत.

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या तरतूदीनुसार महापालिका आयुक्त यांना आहेत. प्रकरणनिहाय प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार त्यांनी ते वापरणे अभिप्रेत आहे.

सदर याचिकेची सुनावणी दिनांक ७.१.२०१६ रोजी नियोजित आहे. शासनाकडून सदर याचिकेमध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करणे आवश्यक असलेने त्यानुसार कार्यवाही होईल. सध्या यासंदर्भात अंतिम निर्णय प्रस्तावित नाही.

(४) यासंदर्भात मा.उच्च न्यायालयाचे अंतिम आदेशानुसार पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित होईल.

पुण्यातील खडकवासला ते पर्वती या भागातील जुन्या जलवाहिन्याद्वारे पाण्याची गळती होत असल्याबाबत

(७) * १२३५९ श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.राहुल नार्वेकर, अॅड.जयदेव गायकवाड, श्रीमती दिप्ती चवधरी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महापालिकेच्या सतत नादुरुस्त होणाऱ्या पाईपलाईनच्या गळतीमुळे दिवसाला अंदाजे ३०० एमएलडी पाणी वाया जात असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महापालिका खडकवासाला धरणातून दररोज १२०० ते १२५० एमएलडी पाणी उचलते मात्र प्रत्यक्षात त्यातील ३०० ते ३५० एमएलडी पाणी वाया जात आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे,

(४) तसेच, खडकवासला ते पर्वती याभागातील जुन्या जलवाहिन्याद्वारे आणि लष्कर जलकेंद्रापर्यंत खुल्या जलवाहिन्याद्वारे पाण्याची गळती होत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, याभागातील पाणी गळतीची पाहणी केली आहे काय, त्यानुसार ४० ते ५० वर्षे जुन्या असलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

पुणे शहरामध्ये गळतीचे मोजमाप करण्याची यंत्रणा अस्तित्वात नसल्याने गळतीबाबत निश्चित आकडा ठरविणे अवघड आहे. तथापि, अंदाजे २०० एम.एल.डी. भूमिगत गळती होत असल्याचे अनुमान आहे.

(२) व (३) पुणे शहरातील खडकवासला धरणातून पाणी उचलण्यात येते. साधारण परिस्थितीमध्ये दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी १२०० एम.एल.डी. व सध्या पाणी टंचाई परिस्थितीमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी ९०० एम.एल.डी. पाणी उचलण्यात येते. तथापि, वर नमूद केल्याप्रमाणे अंदाजे २०० एम.एल.डी. पाण्याची गळती होत असल्याचा अनुमान आहे.

महानगरपालिकेमार्फत वेळोवेळी करण्यात येणाऱ्या पाहणीमध्ये तसेच नागरीकांकडून पाणी गळतीबाबत तक्रारी आल्यास त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात येते. दुरुस्तीच्या कामासाठी ३५ विभागावर टीम तयार करण्यात आलेल्या असून सदर यंत्रणा २४ तास कार्यरत असते.

(४) खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्र दरम्यान ३००० मी.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. सदर जलवाहिनीमधून कोणत्याही प्रकारची गळती नाही. तथापि, पुणे शहरास आवश्यक ते पाणी काही प्रमाणात कालव्यामधून सुध्दा उचलण्यात येते. सदर कालव्यातून काही प्रमाणात गळती होते, ही वस्तुस्थिती आहे. सदर कालव्याची देखभाल-दुरुस्ती पाटबंधारे विभागाकडून करण्यात येते.

(५) भूमिगत गळतीची पाहणी करण्यासाठी विशिष्ट यंत्र व तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. पुणे महानगरपालिकेकडे अद्याप अशा प्रकारची यंत्रणा नसल्याने गळतीची पाहणी करण्यात आलेली नाही.

पुणे महानगरपालिकेमार्फत समान पाणीपुरवठा वाटप योजनेचा रक्कम रुपये २८१८ कोटी खर्चाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आलेला आहे. त्यास मुख्य सभेची मान्यता मिळाली आहे.

सदर प्रकल्पामध्ये अस्तित्वातील जलवाहिन्यांची गळतीची पाहणी करणे व ती दुरुस्त करणे, जुन्या ४० ते ५० वर्षापूर्वीच्या लाइन्स बंद करणे व त्या ठिकाणी नव्याने जलवाहिन्या टाकणे, इत्यादी बाबींचा समावेश आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**पेण (जि.रायगड) बाळगंगा धरणाच्या कामात झालेल्या
गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत**

(८) * ११२९० श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोकण पाटबंधारे महामंडळातर्गत येणाऱ्या पेण (जि.रायगड) येथील बाळगंगा धरणाच्या कामात गैरव्यवहार झाल्याने या धरणाचे कंत्राटदार एफ.ऐ.एंटरप्रायजेसचे भागीदार व त्यांच्या कुटूंबियाविरोधात ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) व (३) बाळगंगा प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेपासून ठेकेदारांची बिले मंजूर करण्यादरम्यान झालेल्या अनियमिततेच्या अनुषंगाने एकूण ११ व्यक्तींविरुद्ध दिनांक २५.०८.२०१५ रोजी कोपरी पोलीस ठाणे, ठाणे शहर येथे गु.र.नं.१२३/२०१५ भा.दं.वि. कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२०(ब), १०९ सह लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ कलम १३(१)(सी)(डी) व १३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील ११ आरोपींपैकी ५ आरोपींना अटक करण्यात आली होती. सद्यःस्थितीत पाचही आरोपींना मा.न्यायालयाने जामीन मंजूर केला असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे.

राज्यातील शासकीय व खासगी आयटीआयचे शिक्षण शुल्क कमी करण्याबाबत

(९) * ११३९४ श्री.जर्नादन चांदूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्रीमती शोभाताई फडणवीस : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात ८७१ शासकीय व खासगी आयटीआयचे शिक्षण शुल्क १८० रुपयांवरून थेट ५ हजारावर नेल्याने गरीब व होतकरू मुलांना, विशेषतः ग्रामीण भागातील मुली व शेतकऱ्यांच्या मुलांसमोर व्यवसाय शिक्षण घेणे अवघड झाले असल्याचे माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जगभरात विविध स्वरूपातील तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात गरज असल्याने या शिक्षण शुल्क वाढीचा पुनर्विचार करून शासनाने शिक्षण शुल्क कमी करण्याबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) प्रशिक्षणार्थ्यांकडून आकारण्यांत आलेले रु.१०००/- संस्था विकास शुल्क शासनाने रद्द केले असून सदर शुल्क प्रशिक्षणार्थ्यांना परत करावयाची कार्यवाही संचालनालय स्तरावरून करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रात
उभारण्यात येणाऱ्या स्मारकाबाबत**

(१०) * ११४५७ श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : तारांकित प्रश्न क्रमांक ४४१४ ला दिनांक १८ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई जवळ अरबी समुद्रात उभारावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत आवश्यक त्या परवानग्या मिळविण्यात येऊन बांधकाम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, निर्णय केव्हा घेण्यात आला आहे व स्मारकाचे बांधकाम केव्हा सुरु करण्यात येणार आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व स्मारकाचे बांधकाम साधारणतः केव्हा सुरु करण्यात येणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

पुणे महापालिकेत कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांचे बोनस, कामगार विम्याचे पैसे ठेकेदारांकडून दिले जात नसल्याबाबत

(११) * १२६५० अॅड.जयदेव गायकवाड, श्री.अनंत गाडगीळ : सन्माननीय

मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महापालिकेत कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांचे बोनस, कामगार विम्याचे पैसे ठेकेदारांकडून दिले जात नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार ठेकेदारांकडून कंत्राटी कामगारांची पिळवणूक होऊ नये म्हणून तसेच कामगारांचे बोनस व कामगार विम्याचे पैसे देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) पुणे महानगरपालिकेने दिनांक १२.३.२०१५ च्या आदेशान्वये बोनस, राज्य कामगार विमा योजना व तदनुषंगिक लाभ कंत्राटी कामगारांना देणे बंधनकारक केले आहे. तथापि, तदनंतर पुणे महानगरपालिकेकडे अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

(२) महानगरपालिकेकडे प्राप्त तक्रारींच्या संदर्भात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (ईस्टेट) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

तसेच ठेकेदारांकडील कंत्राटी कामगारांना सन २०१४-१५ या वर्षातील बोनस अदा करण्याबाबत पुणे महानगरपालिकेने दिनांक २६.१०.२०१५ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे.

(३) उपरोक्त गठित समितीच्या शिफारशीनुसार पुणे महानगरपालिकेकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

शेवगांव (जि.अहमदनगर) पोलीस ठाणे अंतर्गत बोधेगाव दुरक्षेत्र येथील
पोलीस कर्मचारी दिपक कोलते यांची गुन्हेगारांनी धारदार
शस्त्रांनी भोसकून हत्या केल्याची घटना

(१२) * १११५९ श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सुनिल तटकरे,
श्री.हेमंत टकले, अॅड.निरंजन डावखरे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.जयवंतराव जाधव,
श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील
काय :-

(१) शेवगांव (जि.अहमदनगर) पोलीस ठाणे अंतर्गत बोधेगाव दुरक्षेत्र येथील
पोलीस कर्मचारी दिपक कोलते याची दिनांक ३ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा
त्यासुमारास सराईत गुन्हेगारांनी धारदार शस्त्रांनी भोसकून हत्या केल्याची घटना
घडली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दिपक कोलते हा पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना शहीद
झाल्याने त्यास शहीद पोलिसांचा दर्जा देऊन त्याप्रमाणे त्यांच्या कुटूंबियांना शहीद
कुटूंबियांच्या सर्व सवलती देण्याचे आश्वासन मा.मुख्यमंत्री यांनी माहे मार्च,
२०१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले होते, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर आश्वासन देऊन सहा महिने उलटून कै.कोलते यांच्या
कुटूंबियास कोणत्याही सवलती मिळालेल्या नाहीत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, कोलते कुटूंबियास सवलती, मदत करणेबाबत विलंब होण्याची
कारणे काय व कोलते कुटूंबियास मदत, सवलती देण्याबाबतची शासनाची भूमिका
काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) व (४) याबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरु आहे.

मोडक सागर व वैतरणा तलावात इगतपुरी नगरपरिषदेकडून कचरा, जनावरांचे अनुशेष व इतर घातक पदार्थ टाकण्यात येत असल्याबाबत

(१३) * १२१४० श्री.हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.राहुल नार्वेकर, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर व वैतरणा तलावात इगतपुरी नगरपरिषदेकडून कचरा व जनावरांचे अनुशेष व इतर घातक पदार्थ टाकले जात असल्याने उक्त तलाव दुषित होत असल्याची बाब शासनाच्या तसेच मुंबई महानगरपालिकेच्या माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत सदरील जलस्रोतांची तपासणी करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या पाण्याच्या नमुन्यात कोणत्या प्रकारचे हानीकारक घटक आढळून आले आहे काय,

(४) असल्यास, याबाबत संबंधितांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) दिनांक २०.०८.२०१५ व दिनांक २१.०८.२०१५ रोजी हिंदुस्थान टाईम्स वृत्तपत्रात, इगतपुरी नगरपरिषदेतर्फे इगतपुरी शहरामधून जाणारे झरे/ ओहोळ / नाला यामध्ये घरगुती, औद्योगिक व इतर विषारी द्रव्ये सोडण्यात येत असल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या मध्य वैतरणा धरणातील पाणी दूषित होते अशी बातमी प्रसिध्द झाली होती.

(२) हे खरे आहे.

(३) माहे जुलै व ऑगस्ट, २०१५ या कालावधीत वैतरणा धरणांमधून येणाऱ्या पाण्याच्या नमुन्याची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप जलशुध्दीकरण संकुलाच्या प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. सदर तपासणीमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रदूषण आढळून आले नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागात केंद्र शासनाच्या सुवर्ण जयंती
रोजगार योजना व सध्याची राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत
आलेल्या निधी वाटपातील गैरव्यवहाराबाबत

(१४) * ११७९६ श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे, श्री.संदिप बाजोरिया : तारांकित प्रश्न क्रमांक ७४२९ ला दिनांक १५ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागात केंद्र शासनाच्या सुवर्ण जयंती रोजगार योजना व सध्याची राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत आलेल्या १४ कोटी रुपयांच्या निधी वाटपात आर्थिक गैरव्यवहार होऊन अपात्र व्यक्तींना निधीचे वाटप केल्याचे दिनांक २२ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, दरवर्षी या योजनेतर्गत ज्या बेरोजगारांना निधीचे वाटप केले जाते त्या लाभार्थींची यादी जाहीर न करण्याची कारणे काय आहेत,
- (३) यापूर्वी महानगरपालिका व शासनातर्फे लाभार्थ्यांच्या तयार करण्यात आलेल्या यादी विरोधात करण्यात आलेल्या असंख्य तक्रारींची दखल न घेण्याची कारणे काय आहेत,
- (४) अपात्र व्यक्तींना निधी वाटप करणा-या संबंधीत शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचे विरोधात काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) दिनांक २३.८.२०१५ रोजीच्या स्थानिक वर्तमानपत्रात या संदर्भात बातमी प्रसिध्द झाली आहे. तसेच संदर्भात औरंगाबाद महानगरपालिकेकडे तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत.

(२), (३) व (४) या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याकरीता औरंगाबाद महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त व उपआयुक्त यांची दोन सदस्यीय समिती आयुक्त, औरंगाबाद महानगरपालिका यांनी गठीत केली असून त्यांना तीन महिन्यात अहवाल सादर करण्यास कळविले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

संभाजीनगर (औरंगाबाद) येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने एकतर्फी प्रेमातून दिलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याबाबत

(१५) * ११९६४ डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) संभाजीनगर (औरंगाबाद) येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीस तिच्या वर्गातील विद्यार्थ्यांने एकतर्फी प्रेमातून दिलेल्या त्रासाला कंटाळून दिनांक १७ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात जुलै महिन्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा यांनी दिनांक २४ ऑगस्ट, २०१५ रोजी मा.गृहराज्यमंत्री (शहरे) यांना पत्रव्यवहार करून याप्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर व आरोपीवर कारवाई करण्याची तसेच पिडीत मुलीच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,

(५) तदनूसार दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, या संदर्भात मृत विद्यार्थीनीच्या मोठ्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन सिडको येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४२४/२०१५ भा.दं.वि. कलम ३०६, ३५४ (ड), अन्वये दिनांक १८.०८.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.

(२) होय, या संदर्भात फिर्यादीवरून पोलीस स्टेशन सिडको येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३७५/२०१५ भा.दं.वि. कलम ३५४ (ड), अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दिनांक ०३.०८.२०१५ रोजी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस जामीनावर मुक्त केले होते.

(३) होय, सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करून तुरुंगात ठेवण्यात आलेले आहे. तसेच या प्रकरणी हलगर्जी करणाऱ्या अधिकारी कर्मचा-यांची खातेनिहाय प्राथमिक चौकशी करून त्या ठिकाणावरून त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यापैकी एका पोलीस कर्मचाऱ्यास फिर्यादीबरोबर गैरवाजवी संभाषण

केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले आहे. तसेच पिडीत मुलीच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते.

(४) व (५) याप्रकरणीस आरोपीस अटक करून त्याच्याविरुद्ध दोषारोप पत्र क्र.१६६/२०१५ दि.१७.१०.२०१५ अन्वये न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. उपरोक्त दोन्ही खटले न्यायालयात एकत्रित चालविण्याबाबत न्यायालयास विनंती करण्यात आलेली आहे. तसेच सदर दोन्ही खटले चालविण्याकरीता पोलीस पॅनेलवरील विशेष सरकारी अभियोक्त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

(६) विलंब झालेला नाही.

केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना झालेली मारहाण

(१६) * ११२५८ श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्रीमती स्मिता वाघ, श्री.राहुल नार्वेकर, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.आनंद ठाकूर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अनिल भोसले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील केईएम रुग्णालयात दिनांक ४ ऑगस्ट, २०१५ रोजी महिला डॉक्टराला झालेली मारहाण व दिनांक २५ ऑक्टोबर, २०१५ रोजी योग्य उपचार होत नसल्याचा आरोप करित याच रुग्णालयातील बालरुग्ण विभागातील तीन निवासी डॉक्टरांना लोखंडी सळ्यांनी मारहाण केल्याची घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या घटनेच्या निषेधात केईएम रुग्णालयातील सर्व ७८४ निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला होता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) तसेच, डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी व त्यांना सुरक्षा पुरविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) के.ई.एम. रुग्णालयात दि. ६ ऑगस्ट, २०१५ रोजी महिला डॉक्टरांना मारहाण झाली असून या रुग्णालयातील बालरुग्ण विभागातील तीन निवासी डॉक्टरांना लोखंडी सळ्यांनी मारहाण केल्याची घटना दि. २५ सप्टेंबर, २०१५ रोजी घडली आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) के.ई.एम. रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी तीन निवासी डॉक्टरांना लोखंडी सळीने दि. २५.९.२०१५ रोजी पहाटे मारहाण केल्याच्या घटनेबाबतची चौकशी करण्याची कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरु करण्यात येत आहे.

(४) के.ई.एम. रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात आली आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना म्हणून १४५ सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यास मंजूरी प्राप्त झाली असून कॅमेरे बसविण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

रुग्णालयात रुग्णाच्या जवळ असलेली गर्दी कमी करण्यासाठी रुग्णाच्या केवळ २ नातेवाईकांना पास देण्यात येत आहेत.

निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी सुसंवाद साधण्या विषयी सूचना देण्यात आल्या आहेत.

संवेदनशील ठिकाणी सुरक्षा रक्षक व बाऊन्सरची नेमणूक करण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील समतानगर पोलीस ठाण्यात माजी लष्करी हवालदार आणि पोलीस शिपाई यांचेवर गुंडाने सुरी/चाँपर ने हल्ला केल्याबाबत

(१७) * १२२३० श्रीमती विद्या चव्हाण, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.सदिप बाजोरिया, श्री.राजेंद्र जैन : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील समतानगर पोलीस ठाण्यात माजी लष्करी हवालदार आणि पोलीस शिपाई यांचेवर दिनांक १८ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास तेथील गुंडाने सुरी/चाँपर ने हल्ला केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर गुन्हेगारांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) होय.

(३) आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद क्र.४२८/२०१५ कलम ३९४,३८४, ३३२, ३५३, ५०६ (२), ३२३, ५०४ भादविसं सह कलम ३७ (१) (अ), १३५ मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे. आरोपीविरुद्ध मा. न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात आले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे शहरातील रुग्णालयात जमा होणा-या जैविक कच-याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याकरिता नेमलेल्या कंत्राटदाराने केलेल्या गैरव्यवहाराबाबत

(१८) * ११८९२ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे महानगरपालिकेने शहरातील ३५० रुग्णालयात जमा होणा-या जैविक कच-याची (medical waste) शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठीचे कंत्राट सन २००४ मध्ये एन्व्हायरो व्हिजिल या खाजगी संस्थेस देऊन त्यासाठी सदर संस्थेस साडेतीन हजार चौरस मीटर जागा विनामूल्य व दरमहा मानधन तत्वावर देण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर संस्थेने कच-याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट न लावता पर्यावरण संबंधितचे नियम डावलले असल्याचे तसेच प्रतिदिन प्रतिकिलो पाच रुपये जैविक कचरा अशी करारात अट असताना त्याऐवजी प्रतिकिलो २५ रुपये असा दर लावून संस्थेने रुग्णालयांकडून कोट्यवधी रुपये परस्पर गोळा केले असल्याचे व त्यापैकी महानगरपालिकेस काहीही रक्कम अदा केली नसल्याचे दिनांक ३ जून, २०१५ रोजी व त्यानंतर माहे ऑगस्ट-सप्टेंबर, २०१५ मध्ये देखील निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने माहे जून, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान चौकशी करण्याचे आदेश महापालिका प्रशासनास दिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याप्रकरणी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(५) तसेच सदर प्रकरणी चौकशी पूर्ण झाली असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार संबंधित संस्था व जबाबदार महानगरपालिका अधिकारी यांचेविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

ठाणे महानगरपालिकेने शहरातील ३५० रुग्णालयात जमा होणाऱ्या जैविक कचऱ्याची (Medical Waste) शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठीचे कंत्राट सन २००३ मध्ये एनव्हायरो व्हिजिल या खाजगी संस्थेस दिले.

सदर संस्थेस एक हजार चौरस फुट जागा, दरमहा रुपये ६७६८/- दराने देण्यात आली व सदर दरामध्ये वाढ करून वर्ष २०१५ मध्ये दरमहा रुपये २११४६/- जागा भाडे घेतले जात आहे.

२००८ मध्ये सदर संस्थेस अतिरिक्त ३३३३ चौरस मीटर जागा वार्षिक १/- रुपया प्रति चौरस मीटर या दराने देण्यात आली व त्यानुसार नियमित वसुली करण्यात येत आहे.

(२) रुग्णालयास दर आकारणी प्रति रुग्णशय्या प्रति दिन याप्रमाणे करण्यात येते. सद्यस्थितीतील दर खालीलप्रमाणे आहे:-

- सर्वसाधारण रुग्णालयासाठी रुपये ५.७०/-
- प्रसूती रुग्णालयासाठी रुपये ७.७०/-

यानुसार नमूद दराने शुल्क आकारणी करण्यात येते. द्विपक्षीय करारानुसार संस्थेने शुल्काची रक्कम ठाणे महानगरपालिकेस अदा करणे आवश्यक नाही.

(३) हे खरे नाही.

(४), (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर सेवेत सामावून घेऊन नियुक्ती देण्याबाबत

(१९) *१२६२१ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे, श्रीमती शोभाताई

फडणवीस : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील कायमस्वरूपी रिक्त पदांवर कंत्राटी पध्दतीने सन २०१० मध्ये स्पर्धेतून व निवड प्रक्रियेच्या माध्यमातून किती

निदेशकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या,

- (२) या नियुक्त केलेल्या निदेशकांपैकी किती निदेशक सध्या कार्यरत असून किती निदेशकांना सेवासातत्य देण्यात आलेले नाही,
- (३) सध्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये निदेशकांची किती पदे रिक्त आहेत,
- (४) रिक्त पदांवर कंत्राटी पध्दतीने काम केलेल्या पात्रताधारक व अनुभवी निदेशकांना सेवेत सामावून न घेण्याची व सेवासातत्य न देण्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) कायमस्वरूपी कंत्राटी तत्वावर ३६२ पदांवर शिक्षकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.

(२) सद्यःस्थितीत ३६२ कर्मचाऱ्यांपैकी १८४ कर्मचारी कार्यरत आहेत. या १८४ कर्मचाऱ्यांपैकी ३ कर्मचाऱ्यांचा चार वर्षांचा कालावधी संपुष्टात यावयाचा आहे. उर्वरित १८१ कर्मचाऱ्यांचा कालावधी संपुष्टात आला असून मा.न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार ते सेवेत कार्यरत आहेत. सदर १८४ कर्मचारी हे कायमस्वरूपी कंत्राटी तत्वावरील पदांवर असल्याने त्यांना सेवा सातत्य देण्यात आलेले नाही.

(३) सध्या शिल्पनिदेशकांची ७०४ पदे रिक्त आहेत.

(४) सदर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या ह्या कायमस्वरूपी कंत्राटी तत्वावरील पदांवर असल्याने त्यांना सेवेत सामावून घेणे तसेच सेवा सातत्य देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील मुलुंडजवळील द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याबाबत

(२०) * ११३२९ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील मुलुंडजवळील पूर्व द्रुतगती महामार्गावरील अपघातानंतर तेलाच्या टँकरने पेट घेतल्याने टँकरचालक आणि क्लिनरचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना दिनांक ६ ऑगस्ट, २०१७ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील अपघातांची चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीअंती शासनाने अपघातांत मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना कोणत्या स्वरूपाची आर्थिक मदत केली वा करण्यात येणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर अपघात टॅकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने मृत टॅकर चालकाविरुद्ध नवघर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १६७/१५ भा.दं.वि.सं. कलम २८४, ३०४ (अ) सह मा.वा.का. कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(३) सदर घटना नैसर्गिक आपत्तीत येत नसल्याने मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देय नसल्याने आर्थिक मदत देण्यात आलेली नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

रोजगार नोंदणी केलेल्या उमेदवारांची नोंदणी कार्ड रद्द केल्याबाबत

(२१) * १११२५ अॅड.अनिल परब, डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सन १९९९ ते २०१२ या कालावधीत शासनाच्या रोजगार नोंदणी केलेल्या दिड कोटीहून अधिक उमेदवारांची नोंदणी कार्ड रद्द केली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन २००२ मध्ये सर्वाधिक ११ लाख ७५ हजार ५९४ उमेदवारांची कार्ड रद्द केली असून त्या खालोखाल २००६ मध्ये ९,९५,५६९ कार्ड रद्द करण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(३) सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडून कधीही नोकरीचे ठरविलेले उद्दीष्ट पार करण्यात आलेले नाही, हे ही खरे आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

(२) नोकरीस लागल्यामुळे सन २००२ व सन २००६ मध्ये अनुक्रमे ९५४२ व १४७७१ उमेदवारांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तसेच, संबंधित उमेदवारांनी नोंदणीचे नुतनीकरण न केल्याने सन २००२ व सन २००६ मध्ये अनुक्रमे ८२९९२४ व ९८४६१६ उमेदवारांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

(३) हे खरे नाही.

गेल्या ५ वर्षात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालयाच्या नोंदणीपटावर असलेल्या उमेदवारांपैकी नोकरीस लागलेल्या उमेदवारांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

वर्ष	नोकरीस लागलेले उमेदवार
२०११	१९१०२२
२०१२	१३४२७१
२०१३	११४६५८
२०१४	८४७०७
२०१५ (ऑक्टोबर, २०१५ अखेर)	४६९३८

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**एमएमआरडीए क्षेत्रात नियोजन प्राधिकरणाचा संयुक्त विकास
 आराखडा व विकास नियंत्रण नियमावली सामाईक करण्याचा
 शासनाने निर्णय घेतल्याबाबत**

(२२) * १२१८४ श्री.प्रकाश बिनसाळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) एमएमआरडीए क्षेत्रात नियोजन प्राधिकरणाचा संयुक्त विकास आराखडा व विकास नियंत्रण नियमावली सामाईक करण्याचा निर्णय शासनाने सुमारे सहा महिन्यापूर्वी घेवून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,
- (२) तसेच एमएमआरडीए क्षेत्रात नियोजन प्राधिकरणाचा संयुक्त विकास आराखडा व नियंत्रण नियमावली सामाईक असावी म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही.

- (२) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता अन्य सर्व महानगरपालिका व नगरपालिका यांच्यासाठी सामाईक विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यासाठी शासनाने एक समिती नेमली असून प्रधान सचिव, नगर विकास विभाग हे त्या समितीचे समन्वयक आहेत. सदर समितीने त्यांचा अहवाल नुकताच शासनास सादर केला आहे.
 - (३) प्रश्न उद्भवत नाही.
-

**सातारा मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असणाऱ्या जुन्या छत्रपती शिवाजी
संग्रहालयाच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण वाढल्याबाबत**

- (२३) * १९५१० श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर,
प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) सातारा मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असणाऱ्या जुन्या छत्रपती शिवाजी
संग्रहालयाच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणांचा वेढा पडला असल्याने या परिसरात
वारंवार वाहतूकीच्या समस्या निर्माण होऊ लागल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये
वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, उपरोक्त ठिकाणची अतिक्रमणे हटविण्याबाबत शासनाने कोणती
कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सातारा मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असणाऱ्या जुन्या
छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या इमारतीच्या बाजूस असलेले पक्के अतिक्रमण
सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा व नगरपरिषद सातारा यांच्यामार्फत दि. ३०
व ३१ जानेवारी, २०१५ रोजी काढण्यात आले आहे. मात्र, जुन्या छत्रपती शिवाजी
संग्रहालयाच्या समोरील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम चालू असल्याने त्या
ठिकाणी वाहतूकीची समस्या निर्माण होते, हे खरे आहे.

वाहतूकीची कोंडी कमी करण्यासाठी सदर ठिकाणी नगरपरिषदेमार्फत सिग्नल
बसविणेची कार्यवाही सुरु केली असून त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास
मदत होणार आहे.

- (२) या ठिकाणची पक्की अतिक्रमणे यापूर्वीच हटविण्यात आली आहेत.
(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात बीएसयुपी योजनेसाठी केंद्र शासनाकडून मिळणारा निधी बंद केल्याबाबत

- (२४) * १९६५१ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई
जगताप : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) राज्यात बीएसयुपी योजनेसाठी केंद्र शासनाकडून मिळणारा निधी सध्या केंद्र
शासनाकडून देणे बंद करण्यात आल्यामुळे सध्या ही योजना बंद पडली असल्याचे
माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान आढळून आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गरीब व गरजू नागरिकांना घरे मिळत नसल्यामुळे ते बेघर झाले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, बीएसयुपी योजना पुन्हा पुर्ववत सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) व (२) केंद्र शासनाकडून निधी मिळणे बंद झाल्यामुळे योजना बंद पडली अशी वस्तुस्थिती नाही. सदर योजनेचा कालावधी ३१ मार्च, २०१२ पर्यंत होता. आजमितीस अपूर्ण असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने ३१ मार्च, २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मूळ प्रकल्पामध्ये समाविष्ट असलेले व सिमित न केलेल्या प्रकल्पातील लाभार्थ्यांना घरे मिळणार आहेत.

(३) शहरी गरीबांना मुलभूत सुविधा पुरविणे (BSUP) योजना बंद झाली असून आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेखाली सर्वांसाठी घरे २०२२ (नागरी) ही योजना सुरु केली आहे. त्यामुळे सहभाग घेण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सावंतवाडी (ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग) येथील मच्छिमार्केटचे
काम पूर्ण करण्याबाबत

(२५) * १२१२६ श्री.सुनिल तटकरे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.राजेंद्र जैन, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.प्रकाश गजभिये, श्री.अनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सावंतवाडी (ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग) येथील मच्छिमार्केटचे काम मंदगतीने सुरु असून सदर कामास दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर मत्स्यकी योजनेतील मच्छिमार्केटचे काम पूर्ण करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) सदर कामास नगरपरिषदेने आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिली, हे खरे आहे.

(२), (३) व (४) सावंतवाडी येथील मच्छी मार्केटची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

- जुनी इमारत पाडण्यासाठी मच्छी विक्रेत्यांची तात्पुरती पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असल्याने व बांधकाम साहित्याची वेळेवर उपलब्धता होत नसल्याच्या कारणास्तव संबंधित कंत्राटदार यांनी नगरपरिषदेकडे मुदतवाढ मिळणेबाबत विनंती केली होती.
- त्यास अनुलक्षून नगरपरिषदेने दंड आकारून आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिली आहे.
- आता सदर मच्छी मार्केटचे काम ८० % पूर्ण झाले असून उर्वरित काम नगरपरिषद दि. ३१/१२/२०१५ पर्यंत कंत्राटदाराकडून पूर्ण करून घेणार आहे.
- हे काम दि. ३१/१२/२०१५ पर्यंत पूर्ण होईल याची खातरजमा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना देण्यात आल्या आहेत.

नाशिक शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडीबाबत

(२६) * १२६८४ डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक शहर आणि परिसरात उड्डाण पुल अस्तित्वात येवूनही वाहतूक कोंडीमुळे दिड वर्षात सुमारे १ हजार ७० अपघातांची नोंद होवून यामध्ये १७२ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे, तर सुमारे ४९४ नागरीक कायमचे जायबंदी झाल्याचे व शहरातून जाणाऱ्या महामार्गावर सर्वाधिक अपघातांची नोंद झाल्याचे दिनांक ४ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, निधी खर्च करून उड्डाणपुल अस्तित्वात आल्यानंतरही वाहतूक कोंडीची समस्या जैसे-थे असून वाहतूक कोंडीमुळे लहान-मोठ्या अपघातांची संख्या वाढली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नाशिक येथील उड्डाण पुलाखाली मुंबई-आग्रा महामार्गावर अनधिकृत पार्किंग केली जात असल्यामुळेच वाहतूकीची दररोज प्रचंड कोंडी होवून जनतेची मोठी गैरसोय होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे काय,

(४) असल्यास, उड्डाण पुलाखालील अनधिकृत पार्किंग सक्तीने हटविणे आणि आवश्यक तेथे अंडरपास देणे, त्याचप्रमाणे वाहतुकीचे योग्य नियोजन करणेबाबत स्थानिक जनतेकडून आग्रही मागणी करण्यात येत असतांना शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, वाहतुक कोंडीची समस्या दूर होणे आणि जनतेचे जिवीत व वित्तीय नुकसान थांबविणेचे दृष्टीने शासन कोणती विशेष उपाययोजना करीत आहे वा करणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत जानेवारी २०१४ पासून दीड वर्षात ८५१ अपघात घडलेले असून यामध्ये २९५ मृत्यू आणि ४९१ गंभीर जखमी झाले आहेत.

(२) अंशतः खरे आहे.

(३) मुंबई-आग्रा महामार्ग हा नाशिक शहराला मिळणारा मुख्य रस्ता असल्याने त्यास अनेक जोडरस्ते आहेत. या उड्डाणपुलालगत गॅरेजधारक, गाळेधारक व फेरीवाले इ. मुळे कायमस्वरूपी अतिक्रमण आहे. तसेच त्याठिकाणी अनधिकृत पार्किंग होत असते. अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येते.

(४) व (५) हे खरे नाही.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत वाहतुक कोंडीचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी वाहतूक तज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून वाहतुक तज्ञ, लोकप्रतिनिधी, वाहतूक पोलीस, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व सवलतकर यांनी वेळोवेळी संयुक्त पाहणी केलेली आहे. त्यांनी सुचविलेल्या उपाययोजनाबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

इंदिरा नगर अंडरपास येथील वाहतुक कोंडीची समस्या पूर्णपणे सोडविण्यात आलेली आहे. द्वारका सर्कल येथील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी ४ पदरी रोटरी बांधणे व वाहतुक बेटांची सुधारणा करणे या उपाययोजनांवर कार्यवाही सुरु आहे. तसेच नागरिकांच्या सुचनेनुसार १० ठिकाणी वाहतुक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

**चातारी (ता.उमरखेड, जि.यवतमाळ) या गावात अवैधपणे
होत असलेली दारू विक्री बंद करण्याबाबत**

(२७) * १२७४० श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चातारी (ता.उमरखेड, जि.यवतमाळ) या गावात अवैध दारू विक्री व मटका सुरु आहे, त्यामुळे गावातील सामाजिक, धार्मिक स्वास्थ्य बिघडत आहे, या कारणामुळे गावातील युवकासह शेकडो महिलांनी उमरखेड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढून अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार सुरु असलेली अवैध दारू व मटक्याचे अड्डे बंद करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) चातारी (ता.उमरखेड, जि.यवतमाळ) या गावात अवैध दारू विक्री व मटका सुरु नाही,

दिनांक १६.०८.२०१५ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे दारुबंदी साठी मोर्चा काढण्यात आला होता. त्यादिवशी चातारी येथील गावकऱ्यांनी चातारी गावात दारुबंदीबाबत अर्ज दिला होता.

(२) गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार चातारी गावात पोलीसांनी छापे टाकून दारुबंदीचे २ गुन्हे दाखल केले आहेत दोन्ही गुन्ह्ये पोलीस स्टेशन उमरखेड येथे दाखल करण्यात आले आहे.

चातारी गावात मटका, जुगारचे अड्डे पोलीसांना आढळून आले नाही. पोलीसांमार्फत अवैध दारू, मटका व इतर अवैध धंदे बंद करण्यासाठी वेळोवेळी कारवाई करण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील काही महत्त्वांच्या किल्ल्यांवर पर्यटकांना
मुलभूत सोयी सुविधा मिळणेबाबत**

(२८) * १२९४९ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या राज्यातील काही महत्त्वांच्या किल्ल्यांवर पर्यटनाच्या दृष्टीने शासनाकडून सोयीसुविधा देण्यात येणार होत्या, महत्त्वाच्या किल्ल्यांवर सुविधा देताना त्यासाठी सामंजस्य करारावर मागील आठ महिन्यांपासून अंतिम निर्णय होऊ न शकल्याने किल्ल्यांचा विकास रखडला असून पर्यटकांना किल्ल्यांवरील मुलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

(२) राज्यातील किल्ल्यांचे जतन व संवर्धन तसेच पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा निर्माण करण्याकरीता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व भारतीय पुरातत्व विभाग सामंजस्य करार करण्याकरीता भारतीय पुरातत्व विभाग, नवी दिल्ली यांना दिनांक १२/१/२०१५ रोजीच्या पत्रान्वये अंतिम सामंजस्य कराराचा मसुदा सादर करण्यात आला असून त्याबाबत दिनांक १४/८/२०१५ रोजीच्या पत्रान्वये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याची नेमणूक करण्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच त्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**औरंगाबाद जिल्ह्यातील समांतर जलवाहिनी प्रकल्पासाठी पीएमसीची
नियुक्ती रद्द करण्याच्या मागणीबाबत**

(२९) * १३०२६ श्री.सुभाष झांबड, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद जिल्ह्यातील समांतर जलवाहिनी प्रकल्पासाठी पीएमसीला महानगरपालिका कोट्यवधी रुपये देत आहे, तरीही पीएमसी काहीच करित नाही, तसेच तिचे कार्यालय कुठे आहे हे ही कुणाला माहित नसल्यामुळे पीएमसीची नियुक्ती रद्द करावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) औरंगाबाद महानगरपालिकेच्या दि. १३.०७.२०१५ व दि. २०.०८.२०१५ रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये पीएमसीची नियुक्ती रद्द करण्याबाबत लोकप्रतिनिधींमार्फत चर्चा उपस्थित करण्यात आली होती, हे खरे आहे.

(२) व (३) सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित झालेल्या चर्चेनुसार पुढील आवश्यक कार्यवाही औरंगाबाद महानगरपालिकेने करणे अपेक्षित आहे.

**संगमनेर (जि.अहमदनगर) नगरपरिषदेला नागरी पाणीपुरवठा व
पथदिवे यांवरील वीज बिलात सवलत मिळण्याबाबत**

(३०) * १३१०० डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) संगमनेर (जि.अहमदनगर) नगरपरिषदेची आर्थिक स्थिती सक्षम नसतानाही नागरी पाणीपुरवठा व पथदिवे यावर मोठा खर्च होत असल्याचे माहे नोव्हेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नागरी पाणीपुरवठा व पथदिवे यांवरील वीज बिलात सवलत मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) संगमनेर नगरपरिषदेस पाणी पुरवठ्याच्या व वीजेच्या देयकांच्या अदायगीकरीता प्रतिवर्ष सुमारे रुपये १.८० कोटी एवढा खर्च येतो. नगरपरिषदेची आर्थिक स्थिती सक्षम नसताना अत्यावश्यक सेवा खंडीत होऊ नये म्हणून या देयकांची अदायगी करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी, संगमनेर नगरपरिषद यांनी कळविले आहे.

(२) नगरपरिषदा / नगरपंचायत यांना सहायक अनुदान, रस्ते अनुदान, १४ वा वित्त आयोग इत्यादींमधून विविध प्रकारचा निधी शासनातर्फे दिला जातो. सदरचा निधी व स्व-निधी यामधून या नागरी स्थानिक संस्थांनी या प्रयोजनार्थ खर्च करणे आवश्यक आहे.

नगरपरिषदेने स्व-निधीत वाढ करण्याच्या दृष्टीने उत्पन्नाची साधने / स्रोत यांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मंगळवेढा शहर (जि.सोलापूर) व तालुक्यातील अनेक गावातील
 नागरीक आधारकार्ड पासून वंचित असल्याबाबत**

(३१) * १३११५ श्री.रामहरी रुपनवर, श्री.अनंत गाडगीळ, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मंगळवेढा शहर (जि.सोलापूर) व तालुक्यातील अनेक गावातील नागरीक आधारकार्डापासून वंचित असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील कार्ड काढण्यासाठी योग्य ठिकाण मिळत नसल्याने हेच आधार कार्ड काढण्यासाठी ग्रामीण भागात रुपये १०० आकारले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही. आधार नोंदणी ही निरंतर प्रक्रिया असून मंगळवेढा तालुक्याची एकूण लोकसंख्या २,०५,९३२ पैकी माहे ऑगस्ट, २०१५ अखेर १,७०,१२४ इतक्या म्हणजेच ८२.६१ टक्के नागरीकांची आधार नोंदणी पूर्ण झालेली आहे.

(२) नाही.

(३) मंगळवेढा शहर व तालुक्यामध्ये नोंदणी प्रक्रियेत गैर प्रकार निदर्शनास आल्या नंतर एका ऑपरेटरला ऑगस्ट, २०१५ मध्ये काळ्या यादीत टाकल्याचे भारतीय ओळख प्राधिकरण, क्षेत्रीय कार्यालय, मुंबई यांनी कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक येथील भगतसिंह वसाहत व शरयुनगरी मध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या अड्ड्यांवर पोलीसांनी छापा टाकल्याबाबत

(३२) * १३१५० श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथील भगतसिंह वसाहत व शरयुनगरी मध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या अड्ड्यांवर पोलीसांनी छापा टाकून ११ सिलेंडर, दोन मशीन असा सुमारे रुपये २४ हजारांचा माल हस्तगत केला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी करून संबंधितांवर कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाणे, नाशिक येथे गु.र.नं. ३०५६/२०१५ भारतीय जिवनावश्यक वस्तु कायदा कलम ३, ७ लिक्वीफाईड पेट्रोलियम गॅस ऑर्डर २००० चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

(२) दाखल गुन्ह्यात २ आरोपी व १ विधीसंघर्षित बालक यांना अटक करून पोलीस कोठडीत घेवून तपास करण्यात आला आहे. सदयःस्थितीत आरोपी जामीनावर आहेत. आरोपींविरुद्ध मा.न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(३) विलंब झालेला नाही.

मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाबाबत

(३३) * १३३९३ श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई व लगतच्या परिसरात ११८ कि.मी. लांबीचे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला शासनाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या बैठकीत दि. २६ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास मंजूरी दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या मेट्रो प्रकल्पाचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, या मेट्रो प्रकल्पाला किती खर्च येणार आहे,

(४) असल्यास, हा प्रकल्प केव्हापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुढील ३-४ वर्षांत मेट्रो रेल्वे प्रकल्पांची त्वरीत अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून मुंबई मेट्रो बृहत आराखड्याचे पुनरावलोकन, अद्यावतीकरण आणि संभाव्य उन्नत मेट्रो मार्गांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो रेल महामंडळ यांच्यामार्फत हाती घेण्यात आले असून त्यामध्ये खालील ११८ कि.मी. लांबीच्या उन्नत मेट्रो मार्गांमध्ये समावेश आहे :-

१) दहिसर-डी.एन.नगर-वांद्रे : २७ कि.मी.

२) वांद्रे-मानखुर्द : १३ कि.मी.

३) वडाळा-घाटकोपर-तीन हात नाका-कासारवडवली : ३२ कि.मी.

४) वडाळा-मुख्य डाक कार्यालय (आर.ए.किडवाई मार्ग) ८ कि.मी.

५) दहिसर (पू) - अंधेरी (पू) : १८ कि.मी.

६) अंधेरी (पू) - वांद्रे (पू) : ९ कि.मी.

७) जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड-कांजूरमार्ग : ११ कि.मी.

यामार्गांपैकी दहिसर-डी.एन.नगर व दहिसर (पू)-अंधेरी (पू) या दोन मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून घेण्यात आला आहे. उर्वरित मेट्रो मार्गांचे सविस्तर प्रकल्प अहवाल मार्च, २०१६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहेत. सदर ११८ किमी लांबीच्या उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास व यामार्गांपैकी दहिसर-डी.एन.नगर व

दहिसर (पू)-अंधेरी (पू) या दोन मार्गास दिनांक १७ ऑक्टोबर, २०१५ रोजी शासनाने मान्यता दिली आहे.

(३) सदर ११८ किमी लांबीच्या प्रकल्पास सुमारे रु. ३५,४०० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.

(४) दहिसर-डी.एन.नगर व दहिसर (पू)-अंधेरी (पू) हे दोन्ही मेट्रो मार्ग सन २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

**मौजे रेडी (जि.सिंधुदुर्ग) येथील सुजाता रिसोर्सस कंपनीत
स्थानिक कामगारांना कामावरून कमी केल्याबाबत**

(३४) * १३५८९ श्री.अनिल तटकरे : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे रेडी (जि.सिंधुदुर्ग) येथील सुजाता रिसोर्सस कंपनीत सुमारे १० ते ११ वर्षांपासून कार्यरत असलेल्या १६ स्थानिक कामगारांना दिनांक ४ ऑगस्ट, २०१५ पासून कामावरून काढून टाकण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार उक्त कंपनीतील अन्यायग्रस्त कर्मचा-यांना पुन्हा रुजू करून घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) हे खरे आहे.

(२) होय.

(३) सदर प्रकरणी सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी उभयपक्षामध्ये तडजोड घडवून आणण्यासाठी दिनांक ११.०८.२०१५, १७.०८.२०१५, २५.०८.२०१५ रोजी बैठका आयोजित करून प्रयत्न केले. त्यानुसार उभयपक्षीय बैठक दि. २५.०८.२०१५ रोजी व्यवस्थापनाच्या ठिकाणी घेवून त्यामध्ये उभयपक्षीय यशस्वी तडजोड घडवून आणून सर्व कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात आलेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या एल.बी.टी.विभागात झालेला गैरव्यवहार

(३५) * १३७०२ श्री.जयंत पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उल्हासनगर महानगरपालिकेच्या एल.बी.टी.विभागात जवळपास रुपये २०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याबाबत ३० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी व १६ कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उल्हासनगर महानगरपालिकेला एल.बी.टी.पासून मिळणारे दरमहा उत्पन्नातून कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांचेवर पोलीस कारवाई करण्यात आलेली आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागामधील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे स्थानिक संस्था कराच्या वसुलीमध्ये घट झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने १६ कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे.
 (२) विभागीय चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
 (३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील सन २००० नंतरच्या झोपड्यांना पाणी देण्याबाबत

(३६) * १४०३६ श्री.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील सन २००० नंतरच्या झोपड्यांना पाणी देण्याचे स्पष्ट निर्देश मा.उच्च न्यायालयाने दिले असले तरी महानगरपालिकेने हा निर्णय पुन्हा अमान्य केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुंबईतील अवैध झोपड्यांवर कारवाई करण्याचा अधिकार महानगरपालिकेला असल्यामुळे कारवाई होईपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे निर्देश मा.उच्च न्यायालयाने दिलेले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी नसल्यामुळे सन २००० नंतरच्या अवैध झोपड्यांना पाणी पुरवठ्याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२), (३), (४) आणि (५) पाणी हक्क समितीने मा.उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिका क्र. १०/२०१२ मधील मा.उच्च न्यायालयाच्या दिनांक १५.१२.२०१४ च्या अतिरिक्त आदेशानुसार, बृहन्मुंबई महापालिकेला ०१.०१.२००० नंतरच्या रहिवासी झोपड्यांना पाणीपुरवठा करण्याबाबतचे धोरण बनविण्यास सांगण्यात आले आहे.

सदर आदेशानुसार बृहन्मुंबई महापालिकेने दिनांक ०१.०१.२००० नंतरच्या रहिवासी झोपड्यांना पाणीपुरवठा करण्याचे धोरण तयार करून स्थायी समितीत दिनांक १८.०३.२०१५, दिनांक ०३.०६.२०१५ व दिनांक १४.१०.२०१५ रोजी मंजूरीसाठी सादर केले होते. परंतु स्थायी समितीने या तीनही सभेत सदर प्रस्ताव काही मुद्दे उपस्थित करून पुन्हा फेरविचारासाठी परत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे पाठविला आहे.

स्थायी समितीने दिनांक १४.१०.२०१५ रोजी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अभिप्रायासहीत सदर धोरण पुन्हा स्थायी समिती / महापालिका सभागृहाच्या मंजूरीकरीता महानगरपालिका प्रशासनामार्फत सादर करण्यात येईल. स्थायी समिती / महापालिका सभागृहाच्या मंजूरीनंतर दिनांक ०१.०१.२००० नंतरच्या झोपड्यांना पाणीपुरवठा करण्याचे महानगरपालिकेमार्फत धोरण अंमलात आणण्यात येईल.

दिनांक ०१.०१.२००० नंतरच्या अनधिकृत झोपड्यांना पाणीपुरवठा करण्याचे धोरण मंजूर झाल्यावर उपलब्ध पाणीसाठ्यामधून सदर झोपड्यांना पाणीपुरवठा करणे शक्य होईल.

रामनगर (ता.जि.बीड) भागात साई कोल्ड स्टोरेजवर पोलीसांनी टाकलेला छाप

(३७) * १४०५९ श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रामनगर (ता.जि.बीड) भागात साई कोल्ड स्टोरेजवर पोलीस व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिनांक २३ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास

घातलेल्या छाप्यात ३० ते ४० हजार किलो गोमांस तसेच दोन एसी कन्टेनर व एक चारचाकी वाहन आणि ४७ परप्रांतीय कामगारांना अटक करण्यात येऊन हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, भाजीपाले, फळे व इतर साहित्य ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या अनुदानावर सुरु करण्यात आलेल्या या कोल्ड स्टोरेज मध्ये गोमांस पॅकिंग केले जात होते याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांचेकडे ४ ते ५ महिन्यांपूर्वी लेखी तक्रारी देण्यात येऊन सुध्दा त्यांनी या तक्रारींची दखल न घेण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, सदर कोल्ड स्टोरेज मालक तसेच अटक केलेल्या व्यक्ती विरोधात काय कायदेशीर कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) असल्यास, इतक्या मोठ्या प्रमाणात गोमांस सापडल्याने राज्यात गोवंश हत्या बंदी नंतर गो हत्या करण्यात येऊन गोमांस पुरवठा केला जात असल्याची बाब निदर्शनास आल्याने या सर्व प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय. परंतु सदर घटना दिनांक २१.०८.२०१५ रोजी घडली आहे.

(२), (३) व (४) सदर घटनेच्या चार ते पाच महिन्यांपूर्वी लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. तथापि, दिनांक २१.०८.२०१५ रोजी सदर घटनेची माहिती प्राप्त होताच कायदेशीर कार्यवाही करून पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथे बी.गु.र.नं. ३०२३/२०१५ कलम ५ अ,ब, क, कलम ९ अ, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ व कलम ११ प्राण्यांचा छळ अधिनियम, १९६० व कलम ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे, तसेच या प्रकरणात ४७ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील पालिका रुग्णालयातील डॉक्टरांना खासगी व्यवसाय
करण्यास प्रतिबंध घातल्याबाबत**

(३८) * १४१६४ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील रुग्णांना विनाविलंब व उत्तम आरोग्य सेवा मिळण्यासाठी महानगरपालिका रुग्णालयांतील डॉक्टरांना खासगी व्यवसाय करण्यास प्रतिबंध घालण्यात येणार आहे, याबाबतचा ठराव महापालिका सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या ठरावाची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**जालना येथील खत निर्मिती कारखान्यात स्फोट होऊन
दोन कामगार ठार झाल्याबाबत**

(३९) * १४२४४ श्री.विक्रम काळे : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जालना येथील खत निर्मिती कारखान्यात स्फोट होऊन दोन कामगार ठार तर एक कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक २३ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास घडली हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर स्फोटात मृत झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना तसेच जखमींना औषधोपचारासाठी आर्थिक मदत देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) होय.

मे.राजलक्ष्मी अँगोटेक इंडिया प्रा.लि (गट नं. ७६, गुंडेवाडी भोकरदन रोड, जि.जालना) या खताच्या कारखान्यात दिनांक २३ ऑगस्ट, २०१५ रोजी लोखंडी टाकीवरील कटींग/वेलडींगचे काम सुरु असताना स्फोट झाला, ही वस्तुस्थिती असून सदर स्फोटात दोन कामगार मृत पावले व एक कामगार जखमी झाला आहे. (२), (३) व (४) सदर प्रकरणाची शासनाने चौकशी केली असून त्यामध्ये असे आढळून आले की, ज्या टाकीवर वेलडींग/कटींगचे काम सुरु होते त्या टाकीच्या तळाशी असलेल्या सल्फ्युरीक अॅसिडचा संपर्क लोखंडी टाकीशी आल्यामुळे त्या भागात हायड्रोजन वायूची निर्मिती व तो वायू वेलडींग/कटींगच्या उष्णतेच्या संपर्कात येऊन स्फोट झाला.

सदर प्रकरणी कारखान्याच्या भोगवटादारावर कारखाने अधिनियम, १९४८ चे कलम ७ (अ) २ (अ) च्या भंगाबाबत जालना येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फौजदारी खटला क्र. २२००/२०१५, दिनांक १९.११.२०१५ रोजी दाखल केला आहे.

दोन्ही मृत कामगारांच्या कायदेशीर वारसदारास नुकसानभरपाईची रक्कम अ.क्र.८,८३,०००/- व ७,३५,०००/- रुपये मा.श्रमिक नुकसान भरपाई, नांदेड यांच्या न्यायालयात दिनांक ०६.११.२०१५ रोजी जमा करण्यात आली आहे. तसेच जखमी कामगाराच्या औषधोपचारासाठी कारखान्याच्या व्यवस्थापनाचे रुपये ८,३४,०००/- इतका खर्च केला आहे. सदर जखमी कामगारास कोणतेही अपंगत्व आलेले नाही.

मुंबई महानगरपालिकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी देणाऱ्या टोळीबाबत (४०) * १४२५८ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महापालिकेच्या सेवेत असतांना मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातलगाना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याऐवजी बनावट कागदपत्रांच्या आधारे १० ते १५ लाख रुपयांना नोकरी देणाऱ्या टोळीबाबत एका स्वयंसेवी संघटनेने केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी मुंबई पोलीस क्राईम ब्रॅचने गुन्हा नोंदविला असल्याचे दिनांक ६ नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी पोलीसांनी किती व्यक्तींना अटक केली तसेच याप्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) व (२) होय, खरे आहे.

सदर प्रकरणी गु.प्र.शा. गु.र.क्र. १०१/२०१५ भा.दं.वि.सं. कलम १२० (ब), ४२०, ४१९, ४६५, ४६६, ४६८, ४७१, ४७३, ३४ अन्वये त्याचप्रमाणे गु.प्र.शा. गु.र.क्र. १०९/२०१५ भा.दं.वि.सं. कलम १२० (ब), ४२०, ४१९, ४६५, ४६६, ४६८, ४७१, ४७३, ३४ अन्वये गन्हा दाखल आहे. गु.प्र.शा. १०१/२०१५ या गुन्ह्यात एका आरोपीस तर गु.प्र.शा. १०९/२०१५ या गुन्ह्यात पाच आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.

उपरोक्त गुन्ह्याचा तपास चालू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील भायखळा येथील अतिक्रमण असलेला भूखंड महानगरपालिकेने खरेदी करण्याचा ठराव सुधार समितीने संमत केल्याबाबत

(४१) * १४२८२ श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यान आणि प्राणी संग्रहालयालगतचा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला ज्यात सुमारे ७५ अनिवासी गाळे आहेत असा भूखंड रुपये ८० कोटी खर्च करून विकत घेण्याची तयारी महानगरपालिकेच्या सुधार समितीने ठराव संमत करून केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या व्यवहाराला नगरसेवक व नागरिकांचा विरोध आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

सांगली जिल्ह्यातील थकित स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसूल करण्याबाबत
(४२) * १४४१४ श्री.महादेवराव महाडिक, श्री.संजय दत्त, श्री.आनंदराव पाटील,
श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील
काय :-

(१) सांगली जिल्ह्यातील स्थानिक संस्था कर वसुलीसाठी जाहीर केलेली अभय
योजनेची मुदत संपली असून शासनाने दोनवेळा मुदत वाढ देऊनही
व्यापाऱ्यांकडून रुपये १२५ कोटी स्थानिक संस्था कर (एलबीटी) थकित असल्याचे
माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे
काय,

(२) असल्यास, व्यापाऱ्यांकडून रुपये १२५ कोटी थकित एलबीटी कर वसूल
करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) शासनाने महानगरपालिकांची स्थानिक संस्था कराची थकीत रक्कम वसूल
करण्यासाठी ३ जून ते ३१ ऑगस्ट २०१५ या कालावधीमध्ये अभय योजना २०१५
राबविली होती.

सदरहू योजना कालावधीमध्ये सांगली महानगरपालिकेने एकुण रु.१४.७६
कोटीच्या थकीत रक्कमा वसूल केल्या आहेत.

ज्या व्यापाऱ्यांनी अभय योजना कालावधीमध्ये सुध्दा त्यांचा थकीत कर
भरला नसल्याचे आढळून आल्यास स्थानिक संस्था कर अधिनियम-२०१० मधील
तरतूदीनुसार तो वसूल करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे सर्व
अधिकार महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आलेले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

अंधेरी (मुंबई) येथील स्काय गुरमेट प्लाइंट किचन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या
शाखेत वायु गळती होऊन २४ जणांना विषबाधा झाल्याबाबत

(४३) * १२४७९ श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.नरेंद्र
पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, अॅड.निरंजन डावखरे, श्री.राहुल
नार्वेकर : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंधेरी (मुंबई) येथील स्काय गुरमेट प्लाइंट किचन प्रायव्हेट लिमिटेड
कंपनीच्या शाखेत वायु गळती होऊन २४ जणांना विषबाधा झाल्याचे माहे
ऑगस्ट, २०१५ च्या दुसऱ्या सप्ताहात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
 (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार वायुगळतीबाबत सदर कंपनी प्रशासनावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) अंशतः खरे आहे.

स्काय गुरमेट कॅटरिंग प्रा.लि., (ऑफ इंटरनॅशनल एअरपोर्ट अॅप्रोच रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व) मुंबई) या कारखान्यात दिनांक ११ ऑगस्ट, २०१५ रोजी वायुगळती होऊन ३२ कामगार बाधित झाले, ही वस्तुस्थिती आहे.

(२) होय, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे.

(३) व (४) या प्रकरणी केलेल्या चौकशीत असे आढळून आले की, सदर कारखान्यात दि.११.०८.२०१५ रोजी दुपारी ३.०० वा. च्या दरम्यान बॉयलर हाऊसमधील बॉयलर - २ च्या Exhaust duct च्या flange मधून कार्बन डाय ऑक्साईड (CO₂) वायुची गळती होऊन बॉयलर हाऊसच्या बाजूला असलेल्या कॅन्टीन व क्लोक रुममधील कामगारांना (महिला व पुरुष) वायुगळतीच्या वासामुळे डोळे जळजळणे, डोळे दुखणे, इत्यादी त्रास सुरु झाला, औषधोपचारानंतर सर्व कामगार कामावर रुजू झाले आहेत.

कारखाना व्यवस्थापनाने बॉयलर डकटची योग्य प्रकारे देखभाल न केल्यामुळे कारखान्याच्या भोगवटादाराविरुद्ध कारखाने अधिनियम, १९४८ च्या कलम ७ (अ) २ (अ) च्या भंगाबाबत कायदेशीर कारवाई प्रस्तावित आहे.

मुंबई शहरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत

(४४) * ११२२६ श्री.अनंत गाडगीळ, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.राहुल नार्वेकर, श्री.किरण पावसकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.जर्नादन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोणतीही पदवी किंवा वैद्यकिय शिक्षण घेतले नसतानाही मुंबई शहरात विशेषतः झोपडपट्टीत दवाखाने उघडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर मुंबई पोलिसांनी माहे जुलै-ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान शोध मोहिम सुरु केली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबईतील ४२ बोगस डॉक्टरांची नावे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या डॉक्टरांनी पोलिसांकडे दिली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, काही बोगस डॉक्टर रेल्वेमध्ये भिंतीपत्रके, वर्तमानपत्रे व केबल टीव्हीद्वारे फसव्या जाहिराती देवून सामान्य जनतेची फसवणूक करीत असल्याबाबत त्यांच्यावर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स कायद्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

आर्थिक गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांनी बृहन्मुंबई शहरातील अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिकांचा शोध घेवून जानेवारी, २०१५ पासून आज पर्यंत बोगस डॉक्टर्सविरुद्ध एकूण ४७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(३) यासंदर्भात बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाईच्या अनुषंगाने स्थापित पुनर्विलोकन समिती, महानगरपालिकेचा आरोग्य विभाग तसेच महाराष्ट्रातील वैद्यकीय परिषदांना अशा व्यावसायिकांचा शोध घेवून पोलीस विभागाकडे तक्रार करणेबाबत सूचना दिल्या असून त्यांच्या कडून तक्रारी प्राप्त होताच त्या संदर्भात कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

परभणी जिल्हयातील बायोमॅट्रिक प्रणालीच्या अपयशाबाबत

(४५) * ११७९४ श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी जिल्हयातील शासकीय/ निमशासकीय कार्यालयामधील कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रिक प्रणालीप्रमाणे उपस्थिती व त्या उपस्थितीच्या अनुषंगाने वेतन काढण्याबाबतची मागणी परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधीनी सन २०१४-२०१५ च्या दरम्यान जिल्हाधिकारी, परभणी यांच्याकडे केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) तसेच अप्पर जिल्हाधिकारी, परभणी यांनी जिल्हयातील सर्व विभागप्रमुखांना बायोमॅट्रिक प्रमाणे वेतन काढण्याबाबतचे आदेश सन २०१४-२०१५ मध्ये वा त्यादरम्यान काढले होते, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास वरील दोन्ही मागणी व आदेशाप्रमाणे जिल्हयातील सर्व शासकीय /निमशासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती व वेतन काढण्याची प्रक्रिया बायोमॅट्रिक प्रमाणे न करणाऱ्या दोषी विभाग प्रमुख व अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास वरील आदेश डावलणाऱ्या विविध विभाग प्रमुखांवर माहे ऑक्टोबर, २०१० च्या शासन निर्णयाचा भंग केल्याप्रकरणी कोणती कारवाई करण्यात येणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

(२) होय,

(३) जिल्हयातील १० कार्यालयांमध्ये बायोमॅट्रिक उपस्थिती लागू करण्यात आली आहे.

(४) उर्वरित कार्यालयांमधून बायोमॅट्रिक उपस्थिती प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम सुरु आहे.

पुणे विद्यापीठाने महापालिकेचा ४२ कोटी रुपयांचा कर थकविल्याबाबत

(४६) * ११५२५ **श्रीमती दिप्ती चवधरी :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे विद्यापीठाने महापालिकेचा ४२ कोटी रुपयांचा कर थकविल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुणे विद्यापीठाकडून महापालिकेचे थकविलेले ४२ कोटी रुपये वसूल करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) अंशतः खरे आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील एकूण ४२ इमारतींचे या पूर्वीच कर आकारणी झाली असून, विद्यापीठ त्यावरील मिळकत कर नियमितपणे भरत आहे. नव्याने तयार झालेल्या २५ इमारती पैकी १० इमारतीची वार्षिक करपात्र रक्कम रुपये २,४६,५५,९५०/- बाबत कर आकारणी नोटीस

विद्यापीठाने अमान्य केल्यामुळे सुनावणी घेऊन, सुनावणीत क्षेत्रफळानुसार वार्षिक करपात्र रक्कम रुपये ६२,५२,९००/- निश्चित करून एकूण रुपये २,३६,२२,९६५/- चे देयक संबंधितांना समक्ष देण्यात आले आहे.

उर्वरित १५ इमारतीची वार्षिक करपात्र रक्कम रुपये ४२,४८,५५०/- निश्चित करून कर आकारणीच्या नाटीसेस दिल्या आहेत. त्यावरील सुनावणी पूर्ण होऊन देयके देण्यात येत असून, त्यानुसार वसुलीची कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती
समुद्र व तलावात पुन्हा सोडल्याबाबत**

(४७) * ११९३४ श्री.विजय उर्फ भाई गिरकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती पालिका प्रशासनाने पुन्हा समुद्र व तलावात सोडल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली तयार करण्यात आलेल्या ह्या कृत्रिम तलावावर महापालिकेने खर्च केलेले लाखो रुपये वाया गेल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीनुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्तीपैकी ज्या गणेशमूर्तीचे अविघटनशील अवशेष कृत्रिम तलावात विरघळले नाहीत अशा गणेशमूर्तीचे विसर्जन महानगरपालिका प्रशासनामार्फत समुद्राच्या पाण्यात विसर्जित करण्यात आले, हे खरे आहे.

(२) कृत्रिम तलावांमुळे नागरिकांना त्यांच्या निवासस्थानापासून जवळच गणेशमूर्ती विसर्जनाची सुविधा प्राप्त झाल्याने, गणेश विसर्जनासाठी रहदारीतून नैसर्गिक विसर्जन स्थळाकडे जावे लागत नाही. परिणामी वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होऊन विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीचे विकेंद्रीकरण देखील होते.

गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन केल्यामुळे मूर्तीवरील रासायनिक रंगांचे व त्यातील विषारी द्रव्याचे विघटन कृत्रिम तलावातील पाण्यामध्ये होते.

फक्त अविघटनशील अवशेषच समुद्राच्या पाण्यात सोडण्यात येत असल्यामुळे समुद्रातील प्रदुषणाचे प्रमाण कमी होते व रासायनिक / विषारी रंगांमुळे होणारी जलचरांची हानी टाळण्यास मदत होते.

त्यामुळे महानगरपालिकेने कृत्रिम तलावावर केलेला खर्च वाया गेला असे म्हणणे योग्य होणार नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**नवी मुंबईतील ऐरोली येथील नगर युवक शिक्षण संस्थेचे
 अध्यक्ष व त्यांचे नातेवाईकांनी केलेला गैरव्यवहार**

(४८) * १२२०७ श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, अॅड.निरंजन डावखरे, श्री.सुनिल तटकरे, श्री.ख्वाजा बेग, श्री.अनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबईतील ऐरोली येथील नगर युवक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व त्यांचे नातेवाईक असलेल्या काही सदस्यांनी अन्य विश्वस्तांच्या बनावट सहाय्य करून बनावट कागदपत्रांच्या आधारे न्यू होरायझन एज्युकेशन सोसायटी या स्वतःच्या खाजगी ट्रस्टच्या बँक खात्यात नगर युवक शिक्षण संस्थेचे रुपये १४ कोटी ५५ लाख वळते केल्याची घटना माहे सप्टेंबर, २०१५ च्या शेवटच्या सप्ताहात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्याचप्रमाणे सदर संस्था चालकांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अशी घटना निदर्शनास आलेली दिसून येत नाही.

तथापि, यासंदर्भातील तक्रार रबाळे पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे.

(२) ते (४) यासंदर्भात रबाळे पोलीस स्टेशन, नवी मुंबई येथे गुन्हा नोंद असून त्याआधारे पोलीसांकडून तपास सुरु आहे.

सरकारी, निमसरकारी सेवा आणि अनुदानित शिक्षण संस्थांमधील
कोळी, धनगर, यल्लम आणि तत्सम समाजातील कर्मचारी
आणि शिक्षक यांना सेवा संरक्षण देण्याबाबत

(४९) * १२३९९ श्री.कपिल पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अनुसूचित जमातीच्या आरक्षित पदांवरती सन २०१० पर्यंत नियुक्त झालेले कोळी, धनगर, यल्लम आणि तत्सम समाजातील कर्मचारी आणि शिक्षक यांना सेवा संरक्षण देण्याबाबत विविध संघटनांकडून शासनाकडे मागणी होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, त्याचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२), (३) व (४) अनुसूचित जमातीच्या आरक्षित पदांवरती सन २०१० पर्यंत नियुक्त झालेले कोळी, धनगर, यल्लम आणि तत्सम समाजातील कर्मचारी आणि शिक्षक यांना सेवा संरक्षण देण्याबाबत विविध संघटनांकडून शासनाकडे मागणी होत आहे.

दिनांक १५.६.१९९५ नंतर दिनांक १७.१०.२००१ पर्यंत, अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे शासनाच्या सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेस संरक्षण देण्याबाबतच्या मागणीचा विचार करण्यासाठी दिनांक ४.३.२०११ च्या शासन निर्णयान्वये तत्कालीन मा.मंत्री (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्चित मंत्रीगटाचा अहवाल प्राप्त झाला आहे.

दिनांक १५.६.१९९५ नंतर दिनांक १७.१०.२००१ पर्यंत, या कालावधीत अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे शासन सेवेत नियुक्त झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे किंवा ज्या कर्मचाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र अद्यापपर्यंत सादर केलेले नाही, अशा कर्मचाऱ्यांना मंत्रीगटाच्या अहवालावर शासनाचा पुढील निर्णय होईपर्यंत, शासन सेवेतून निलंबित करण्यात येऊ नये अथवा त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येऊ नये, अशा सूचना दिनांक २१.१०.२०१५ च्या शासन परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.

मंत्रीगटाच्या अहवालामधील शिफारशीसंदर्भात निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

पुण्यातील भोर शहरात तसेच तालुक्यात गावठी दारू विक्री, जुगार, मटका
असे अवैध धंदे सुरु असल्याबाबत

(५०) * १२३८० श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.राजेंद्र मुळक, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुण्यातील भोर शहरात तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात गावठी दारू विक्री, जुगार, मटका असे अवैध धंदे सुरु असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार भोर शहर व तालुक्यातील अवैध धंदे रोखण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) व (३) पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील भोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेळोवेळी मिळालेल्या माहितीवरून अवैध धंद्यावर कारवाई केली आहे. माहे जानेवारी २०१५ ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत अवैध दारू विक्रीच्या व जुगाराच्या एकूण १८ केसेस करून २९ आरोपींना अटक करून देशी विदेशी दारूच्या ३५४ क्वाटर (बाटल्या) व ५९१ लिटर गावठी दारू व जुगार असा एकूण २,५२,९५८/- रु. चा माल जप्त करण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर ज्वालाग्राही रसायनाने
भरलेले पिंप वाहून आल्याबाबत**

(५१) * ११२८२ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.सुनिल तटकरे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.ख्वाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.राजेंद्र जैन, श्री.अनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रायगड जिल्ह्यातील मुरुड, श्रीवर्धन आणि अलिबाग समुद्र किनाऱ्यावर गत काही दिवसात ५६ ज्वालाग्राही रसायनाने भरलेले पिंप वाहून आल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुरुड तालुक्यातील वावडूंगी परिसरात आठ सशस्त्र व्यक्ती जंगलाच्या दिशेने जाताना दिसले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) तसेच, येथील पोलीसांकडील २३ स्पीड बोटी नादुरुस्त आहेत, हे ही खरे आहे काय,
- (६) असल्यास, उक्त प्रकरणी स्पीड बोटी कार्यान्वित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीतील समुद्र किनारी रसायनाने भरलेले एकूण ५५ ड्रम मिळून आलेले आहेत.

(२) मुरुड तालुक्यातील वावडूंगी परिसरात सशस्त्र व्यक्ती जंगलाच्या दिशेने जाताना दिसल्याबाबत तेथील नागरिकांचे म्हणणे होते. परंतु प्रत्यक्ष जंगलभागाच्या परिसराची संपूर्ण पाहणी जलद प्रतिसाद पथक (QRT) व वनविभागाचे कर्मचारी यांचे मार्फत केली असता तसेच संशयितांचा शोध घेतला असता काहीएक आक्षेपार्ह आढळून आहे नाही.

(३) व (४) सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्या ठिकाणचा डमडाटा प्राप्त करून घेण्यात आला होता. तसेच तेथील परिसरातील टॉवर संदर्भात माहिती घेऊन सर्व नागरिकांचे मोबाईल संदर्भात सी.डी.आर. सायबर सेल विभागामार्फत संकलित केले. परंतू काहीही आक्षेपार्ह मिळून आले नाही. तसेच सदर ठिकाणी जलद प्रतिसाद पथक (QRT) तैनात करण्यात आले होते. चौकशीअंती काहीही आक्षेपार्ह मिळून आलेले नाही.

(५) व (६) हे खरे नाही.

रायगड जिल्ह्याच्या आस्थापनेवर एकूण ११ स्पीड बोटी आहेत त्यापैकी मुरुड (आगारदंडा तळ) येथील रागयड-२ ही १ बोट व श्रीवर्धन येथील कुंडलिका ही १ बोट अशा २ बोटी बंद स्थितीत असून दुरुस्तीची कार्यवाही सुरु आहे. उर्वरित ९ बोटींद्वारे संपूर्ण रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील सागरी हद्दीमध्ये दिवसा व रात्री सागरी गस्त केली जाते. ना-दुरुस्त बोटींच्या दुरुस्तीच्या कार्यवाहीबाबत संबंधीत कंपनीकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.

(७) प्रश्न उद्भवत नाही.

**पिंपरी-चिंचवड (जि.पुणे) येथील एमआयडीसी परिसरात
चोरीच्या घटनामध्ये झालेली वाढ**

(५२) * ११४०३ श्री.जर्नादन चांदूरकर, श्रीमती दिप्ती चवधरी, श्री.मुझफ्फर

हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड (जि.पुणे) येथील एमआयडीसी परिसरात सध्या चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पिंपरी चिंचवड येथील एमआयडीसी मध्ये वॉचमनला मारहाण करून, लोखंडी, अॅल्युमिनिअम तसेच तांब्याच्या पट्ट्या, प्लेट चोरीला गेल्याच्या घटना वारंवार घडत असून हे चोरीचे सामान थेरगांव, निगडी ओटास्कीम, रामनगर पिंपरी या जवळच्या परिसरात भंगार विक्रेत्यांना विकण्यात येत असूनही याबाबत स्थानिक पोलीसांकडून कार्यवाही केल्या जात नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही. प्रश्नात नमुद परीसरात १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०१५ अखेर एकुण ११ गुन्हे घडलेले असून सन २०१४ मध्ये ऑगस्ट अखेर १९ गुन्हे घडले होते.

(२) चालू वर्षामध्ये कंपनीत झालेल्या चोऱ्या मध्ये एकूण ५,७४,१५८ रु. किंमतीचा माल चोरीस गेला आहे. या गुन्ह्यात पाच आरोपींना अटक करून त्यांच्याकडून रु. ८६,०००/- चा मुददेमाल हस्तगत केला आहे. वॉचमना मारहाण केल्याची घटना आढळून येत नाही.

पोलीसांनी वेळोवेळी भंगार दुकाने तपासणीची कारवाई केली आहे.

(३) सीसीटीव्ही कॅमरे बसवणे, पुरेशी लाईटची व्यवस्था करणे, वॉचमनची संख्या वाढवणे तसेच सर्व पो.स्टे. चे अधिकारी यांना एमआयडीसी परिसरात मोबाईल व्हॅन, मार्शल कर्मचारी यांच्या मार्फत गस्त घालण्याबाबत पोलीस प्रशासनामार्फत सुचना दिल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील सामाजिक बहिष्काराच्या घटनांना प्रतिबंध घालणेबाबत

(५३) * १२९६२ श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सामाजिक बहिष्काराच्या घटना अलिकडे वाढत असून जात पंचायतीच्या नावाखाली एखाद्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकणे किंवा त्यासाठी साथ किंवा प्रोत्साहान देणे अशा प्रकारास जबाबदार असणा-यांविरूद्ध सक्त दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत काही निर्णय घेण्यात आला आहे काय,

(३) असल्यास, सदरील निर्णयाचे स्वरूप काय आहे,

(४) अद्याप, निर्णय घेण्याबाबत कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) सामाजिक बहिष्काराच्या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी नविन कायदा बनविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा हद्दवाढ प्रस्ताव
शासनाकडे प्रलंबित असल्याबाबत**

(५४) * १२६५१ अॅड.जयदेव गायकवाड, श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) हद्दवाढ प्रस्ताव माहे जुलै, २०१५ मध्ये वा पासून शासनाकडे प्रलंबित असल्याने विकास आराखडा रखडला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुणे महानगर प्रदेश विकास आराखड्यास मान्यता देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने त्यांचे सध्याचे अस्तित्वातील हद्दवाढीचा प्रस्ताव शासनास दि.२१/८/२०१५ रोजीचे पत्रान्वये सादर केला आहे. या प्रस्तावाचे अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हाधिकारी पुणे, आयुक्त पुणे विभाग पुणे यांचे अभिप्राय प्राप्त झाले असून या अभिप्रायाचे अनुषंगाने हद्दवाढीचे प्रस्तावास मंजूरी देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

(३) लागू नाही.

मुंबई महानगरपालिकेत विविध कामात झालेला गैरव्यवहार

(५५) * १११६७ श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, अॅड.निरंजन डावखरे, श्री.किरण पावसकर, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.संदिप बाजोरिया, श्री.खवाजा बेग, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेत नालेसफाईच्या कामात कंत्राटदारांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याची बाब माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महानगरपालिकेच्या रस्ते बांधणी, रस्ते दुरुस्ती, जलवाहिन्यांची कामे, ट्रेचेसची कामे जकात वसुली यात देखील फार मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत असल्याने मुंबई महापालिकेचा गेल्या दहा वर्षांच्या कारभाराचे विशेष लेखा परिक्षण करणे व सर्व कंत्राटांच्याबाबतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मा.मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय निष्पन्न झाले व तदनुसार काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) शासनाने दिनांक २०.१०.२०१५ च्या पत्रान्वये सदर विषयाच्या अनुषंगाने स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याच्या सूचना आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना दिलेल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

उस्मानाबाद येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कारणावरून सवर्णांनी दलितांना जबर मारहाण केल्याची घटना

(५६) * १२१५६ श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उस्मानाबाद येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कारणावरून दिनांक ३१ जुलै २०१५ रोजी वा त्यासुमारास सवर्णांनी दलितांना जबर मारहाण केल्याने ९ जण जखमी झाल्याची घटना घडली, हे खरे आहे काय,

(२) तसेच सदर प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात १५ जणांविरूद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार दलितांना मारहाण करणाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, सदर घटनेत एकूण ४ व्यक्ती जखमी झालेल्या आहेत.

(२) यासंदर्भात बेंबळी पोलीस ठाणे गु.र.क्र. ८०/२०१५, कलम ३(१) (१०) अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व कलम ३०७, १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १७१ (फ), ४२७ भा.दं.वि.सं. तसेच कलम १३५ मुंबई पोलीस कायदा अन्वये दिनांक १.८.२०१५ रोजी १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(३) व (४) सदर गुन्ह्यात एकूण १५ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. या गुन्ह्यातील पुरावा हस्तगत झाल्याने गुन्ह्याचा तपास पूर्ण करून, १३ आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आलेले आहे. उर्वरित २ आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालक असल्यामुळे त्यांचेविरुद्ध बाल न्यायालय, उस्मानाबाद येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद येथील नर्सिंग होमचे नुतनीकरण करण्याबाबत

(५७) * १३३२६ श्री.सतिश चव्हाण, श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद येथे महानगरपालिकेच्या जाचक अटीमुळे शहरातील १०० नर्सिंग होमचे नुतनीकरण शासनाने केले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर नर्सिंग होमला नुतनीकरण न मिळाल्यास उपचार घेत असलेल्या महिलांना अडचणीला सामोरे जावे लागेल, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदर नर्सिंग होमचे नुतनीकरण करून देण्यासाठी काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही.

(३) औरंगाबाद महानगरपालिकेचे पदाधिकारी, तज्ञ वैद्यकीय अधिकारी तसेच महापालिका आयुक्त व संबंधित अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली

असून सदर समितीच्या दिनांक २.२.२०१५ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट १९४९ नुसार औरंगाबाद महानगरपालिकेकडून नविन नोंदणी व नुतनीकरणबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

- औरंगाबाद महानगरपालिकेने आतापर्यंत ४२५ खाजगी रुग्णालयांना नर्सिंग होम म्हणून नोंदणी केलेली आहे.
- बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट १९४९ नुसार प्रत्येक ३ वर्षांनी त्याचे नुतनीकरण करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

बुलढाणा जिल्हयातील डॉ.प्रणिता भरुका यांनी सासरच्या लोकांकडून सातत्याने होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना

(५८) * ११९६५ डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलढाणा जिल्हयातील डॉ.प्रणिता भरुका यांनी माहेरहून पैसे आणावेत म्हणून सासरच्या लोकांकडून सातत्याने होत असलेल्या छळाळा कंटाळून आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी माहेरी दिनांक १४ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा यांनी दिनांक १९ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास मा.मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार करून हया प्रकरणी चौकशी करून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,

(४) तदनुसार दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

(२) स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षाचे निवेदन पोलीस अधीक्षक, बुलढाणा कार्यालयास प्राप्त झाले आहे.

(३) व (४) मृतकाच्या वडीलांनी प्रथम खबर दिल्याने चार आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे अ.प.नं.२००/१५ कलम ३०४ (ब), ३०६, ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४, १०९ भा.दं.वि.सह कलम ४, ५ हु.प्र.कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. पोलीस तपास सुरु आहे.

**बोगस दाखले देऊन आदिवासींच्या राखीव जागा
बळकावणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत**

(५९) * १२८६१ श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्रीमती विद्या चव्हाण : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाच्या सेवेत बोगस दाखले देऊन आदिवासींच्या राखीव जागा बळकावून शासकीय सेवेत कार्यरत असणा-या बिगर आदिवासींना संरक्षण देण्याचा निर्णय शासनाने दिनांक २५ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास घेतल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाच्या उक्त निर्णयाबाबत आदिवासी भागातून तीव्र नाराजी व्यक्त केली असून लोकप्रतिनिधींनी देखील उक्त निर्णयाबाबत विरोध केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने घेतलेला निर्णय रद्द करून बोगस जातीचे दाखले घेऊन आदिवासींसाठी असलेल्या राखीव जागा बळकावणाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यांत येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२), (३), (४) व (५) दि. १५.६.१९९५ नंतर अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे शासनाच्या सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेस संरक्षण देण्याबाबतच्या मागणीचा विचार करण्यासाठी दि.४.३.२०११ च्या शासन निर्णयान्वये तत्कालीन मा.मंत्री (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या मंत्रीगटाचा अहवाल प्राप्त झाला आहे.

दिनांक १५.६.१९९५ नंतर दिनांक १७.१०.२००१ पर्यंत, या कालावधीत अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे शासन सेवेत नियुक्त झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे किंवा ज्या कर्मचाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र अद्यापपर्यंत सादर केलेले नाही, अशा कर्मचाऱ्यांना मंत्रीगटाच्या अहवालावर शासनाचा पुढील निर्णय होईपर्यंत, शासन सेवेतून निलंबित करण्यात येऊ नये अथवा त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येऊ नये, अशा सूचना दि. २१.१०.२०१५ च्या शासन परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.

सदर परिपत्रकास विरोध दर्शविणारी निवेदने लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झाली आहेत.

मंत्रीगटाच्या अहवालामधील शिफारशीसंदर्भात निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

**मुंबईतील डॉ.रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यातील महिला
 अधिकाऱ्याने फिर्याददार डॉक्टर महिलेचा छळ केल्याची घटना**

(६०) * १२२३६ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.आनंद ठाकूर, श्री.राजेंद्र जैन, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अनिल भोसले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील डॉ. रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात एक डॉक्टर महिला नवरा, सासु, सासरे यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारी संदर्भात चौकशी करण्यास गेली असता महिला अधिकाऱ्यानेच गर्भवती तक्रारदार डॉक्टराचा छळ केल्याची तक्रार त्या परिमंडळाचे उपायुक्त यांच्याकडे माहे जुलै-ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

(२) सदर प्रकरणी चौकशीत महिला पोलीस उप निरीक्षक व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दोषी आढळून आले आहेत. त्यानुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे येथील मोबाईल कंपन्यांकडून थकीत २० कोटी रकमेच्या वसुलीबाबत

(६१) * ११९०० अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे महापालिका हद्दीत ८ कंपन्यांचे ४७८ मोबाईल टॉवर्स असून या कंपन्यांपैकी रिलायन्स इन्फ्रा या कंपनीकडे ११ कोटी १७ लाख, एअरसेल कंपनीकडे ३ कोटी ९६ लाख, टाटा कंपनीकडे २ कोटी ४५ लाख रुपये तर

दिवाळखोरीत गेलेल्या लूप कंपनीकडून १ कोटी ५४ लाख अशी मिळून रुपये २० कोटीची थकीत रक्कम सदर कंपन्यांकडून ठाणे महानगरपालिकेस येणे बाकी असल्याचे दिनांक १२ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, टॉवरवर आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराविरोधात या कंपन्यांपैकी रिलायन्स इन्फ्रा, एअरसेल व टाटा आदी कंपन्यांनी कर वसूली विरोधात न्यायालयात कायदेशीर आव्हान दिले असल्याचेही त्याच सुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मोबाईल कंपन्यांकडून ४ वर्षे कालावधीपर्यंत थकबाकी ठेवण्याची कारणे काय व त्यास कोणकोण जबाबदार आहेत व त्यांचेकडून वेळीच वसुली करण्याबाबत महानगरपालिकेकडून कोणती कार्यवाही करण्यात आली व केव्हा,

(४) कराविरोधात न्यायालयात गेलेल्या मोबाईल कंपन्यांचे म्हणणे काय आहे व या कंपन्यांनी न्यायालयात दावा केव्हा सादर केला आहे, तसेच सदर कंपन्यांनी यापूर्वी केव्हापासून व केव्हापर्यंत मालमत्ता कर भरला आहे,

(५) सदर मोबाईल कंपन्यांनी थकीत मालमत्ता कर न भरल्यास ठाणे महानगरपालिकेस रुपये २० कोटी आर्थिक नुकसानीबाबत शासनस्तरावर चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे अंशतः खरे आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कर आकारणी अभिलेखानुसार १२ मोबाईल टॉवर कंपन्यांचे ६८५ मोबाईल टॉवर्स आहेत.

अ.क्र.	मोबाईल कंपनीचे नाव	मालमत्ता कर येणे बाकी
१	रिलायन्स इन्फ्रा कंपनी	रु.११.७८ कोटी
२	एअरसेल कंपनी	रु.३.९६ कोटी
३	टाटा कंपनी	रु.२.४५ कोटी
४	बंद असलेल्या लुप मोबाईल कंपनी	रु.१.८४ कोटी
	एकूण	रु.२०.०४ कोटी

(२) व (३) हे खरे आहे.

सदर प्रकरणी मा.उच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिका फेटाळली असता सदर आदेशावर संबंधित कंपन्यांनी मा.सर्वोच्च न्यायालयात SLP दाखल केली आहे.

ठाणे महानगरपालिकेस महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाप्रमाणे मालमत्ता कराची मागणीची बिले वितरीत करता येतील. परंतु वसुलीसाठी सक्ती (Enforcement) करण्यात येऊ नये असे मा.सर्वोच्च न्यायालयात आदेश दिले आहेत.

सदर प्रकरण मा.सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून ठाणे महानगरपालिकेकडून याप्रकरणी विधीजामार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे.

(४) मोबाईल टॉवर हा इमारत या संज्ञेत येत नाही, त्यामुळे मोबाईल टॉवरला मालमत्ता कर लागू होत नाही असे मोबाईल कंपन्यांचे म्हणणे आहे. मा.सर्वोच्च न्यायालयात SLP दावा दाखल असून, मोबाईल टॉवर कंपन्यांनी संबंधित गृह निर्माण सोसायटीशी केलेल्या करारनाम्याच्या दिनांकापासून पुढीलप्रमाणे नमूद वर्षांपर्यंत मालमत्ता कर भरणा केला आहे.

रिलायन्स इन्फ्रा	सन २००८-२००९
एअरसेल	सन २०१०-२०११
टाटा	सन २०१३-२०१४
लुप	सन २०१२-२०१३

विविध कंपनीचे न्यायालयीन दावे खालीलप्रमाणे आहे :-

अ.क्र.	वर्ष	कंपनीची नावे/याचिकाकाराचे नावे
१	सन २०११	रिट पिटीशन (स्टॅम्प) क्र.१४१२४/२०११ मे.इंडस टॉवर व इतर विरुद्ध ठाणे महानगरपालिका, ठाणे व इतर
२	सन २०१२	(१) रिट पिटीशन क्र.१६०७/२०१२ मे.एटीसी टेलीकॉम टॉवर कापॅरिशन प्रा.लि. विरुद्ध ठाणे महानगरपालिका व इतर (२) रिट पिटीशन क्र. २००१-२०१२ मे.इंडस टॉवर व इतर विरुद्ध ठाणे महानगरपालिका व इतर

३	सन २०१४	रिट पिटीशन क्र.२०४३/२०१४ टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाईडर्स असोसिएशन व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन
४	सन २०१५	सिव्हील अप्प्लीकेशन क्र.१८८/२०१५ आरीफ नवाझ मोहम्मद मुस्तफा इराकी विरुद्ध ठाणे महानगरपालिका व इतर

(५) प्रकरण न्यायप्रविष्ट असून याप्रकरणी सक्तीची वसुली करण्यास मा.सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंध केला आहे.

सन २०१० ते सन २०१४ या कालावधीत ठाणे महानगरपालिकेने मालमत्ता कर का वसूल केला नाही याबाबत आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांचेकडून अहवाल मागविण्यात आला आहे.

मुंबईतील बाल भिक्षेकऱ्यांचे पुनर्वसन करण्याबाबत

(६२) * ११३१५ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई पोलीसांच्या समाजसेवा शाखेने बाल भिक्षेकऱ्यांना मुक्त करण्यासाठी हाती घेतलेल्या मोहिमेमध्ये दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईत सर्वाधिक बाल भिक्षेकऱ्यांची संख्या पोलीसांना आढळून आली असून मुंबईतील ४१६ बालकांची मुक्तता करण्यात पोलीसांना यश मिळाले असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या मुक्त केलेल्या बाल भिक्षेकऱ्यांचे पुनर्वसन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नोव्हेंबर, २०१५ अखेरपर्यंत एकूण ४४३ बाल भिक्षेकऱ्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे.

(२) मुक्त केलेल्यापैकी १३८ बाल भिक्षेकऱ्यांना बालगृह डोंगरी येथे व ३०५ बाल भिक्षेकऱ्यांना मानखुर्द येथील बालगृहात दाखल करण्यात येऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील सिंचन गैरव्यवहाराची लाचलुचपत प्रतिबंधक
पथकामार्फत चौकशी करण्याबाबत**

(६३) * १११२२ अॅड.अनिल परब, डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय

मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील सिंचन गैरव्यवहाराची लाचलुचपत प्रतिबंधक पथकामार्फत सुरु असलेली चौकशी पूर्ण झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुषंगाने संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) या संदर्भातील सुरु असलेली चौकशी पूर्ण झाली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व किती कालावधीत चौकशी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे व याबाबत सदयःस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) श्री. प्रवीण वाटेगावकर यांनी केलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारितील पाटबंधारे प्रकल्पात झालेल्या गैरव्यवहार व अनियमितते संदर्भात शासन आदेश दिनांक १३.१२.२०१४ अन्वये उघड चौकशी करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यानुसार कोकण पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत येण्याऱ्या १. बाळगंगा प्रकल्प, पेण, जि.रायगड, २. कोंढाणा प्रकल्प, कर्जत, जि.रायगड, ३. काळु प्रकल्प, मुरबाड, जि.ठाणे या तीन प्रकरणात उघड चौकशी चालू आहे. त्यापैकी बाळगंगा प्रकल्प, पेण, जि.रायगड या प्रकरणी पोलीस ठाणे गु.र.नं.१२३/२०१५ कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२०(ब), १०९ भा.दं.वि. सह लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ कलम १३(१)(सी)(डी) सह १३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास चालू आहे. कोंढाणा प्रकल्पाची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. तसेच काळु प्रकल्पाबाबत चौकशी प्रगती पथावर आहे.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रकल्पामधील अनियमिततेच्या संदर्भात शासन आदेश दिनांक १८.०२.२०१५ अन्वये उघड चौकशी करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यानुसार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत येणाऱ्या गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील उजवा व डावा कालवा, मोखाबडी उपसा सिंचन योजना व घोडाझरी शाखा कालवा. जिगाव सिंचन प्रकल्प, नांदुरा, जिल्हा बुलढाणा तसेच निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्प यवतमाळ या प्रकल्पांची चौकशी चालू असून सदर चौकशी प्रगती पथावर आहे.

(३) उपरोक्त प्रकल्पामध्ये सुरु असलेल्या चौकशीच्या अनुषंगाने, प्रकरणांशी संबंधित सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन त्यांची छाननी करणे, संबंधित विभागांच्या तज्ञांचे अभिप्राय घेणे, प्रकरणांमध्ये सामील सर्व शासकीय अधिकारी तसेच कंत्राटामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराची छाननी करणे, सर्व संबंधितांचे बँक खात्यांची पडताळणी करणे व सर्व संबंधित अधिकाऱ्यांचा सहभाग तपासणे या सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास करून पुरावे गोळा करावे लागत असल्याने चौकशीस वेळ लागत आहे.

मुंबई शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाबाबत

(६४) * १२१८५ श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.ख्वाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.राहुल नार्वेकर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महानगरपालिकेमार्फत खड्डे बुजवण्याचे काम माहे जुन, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान करण्यात आले होते, परंतु निकृष्ट दर्जाची खडी, डांबर, वापरण्यात आल्याने रस्त्यांवर पुन्हा खड्ड्यांचे प्रमाण वाढले असल्याने वाहनचालकांपासून पादचाऱ्यांपर्यंत सर्वांना ते त्रासदायक ठरत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व तदनुसार शहर खड्डेमुक्त करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे अंशतः खरे आहे.

मुंबई शहर व उपनगरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम पावसाळ्यापूर्वी मे, २०१५ मध्ये करण्यात आले होते. सदर कामामध्ये निकृष्ट दर्जाचे खडी व डांबर वापरल्यामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याचे ऑगस्ट, २०१५ मध्ये आढळले नाही. तथापि, निरीक्षणांती महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचणीत एन, के/ पश्चिम आणि आर/ उत्तर या ३ विभागातील मालाचे नमुने सदोष आढळून आले.

(२) महानगरपालिकेच्या प्रयोग शाळेत करण्यात आलेल्या चाचणीत एन, के/पश्चिम आणि आर/ उत्तर विभागातील मालाचे नमुने सदोष आढळून आल्यामुळे संबंधित कंत्राटदारांना प्रत्येकी रुपये ५,००,०००/- इतका दंड आकारण्यात आला आहे. तसेच उखडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीची कामे संबंधित कंत्राटदाराकडून पुन्हा समाधानकारकरित्या करून घेण्यात आली आहेत.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

खटाव (जि. सातारा) तालुक्यातील हुतात्मा स्मारकांची झालेली दुरवस्था

(६५) * १३१८० श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खटाव (जि. सातारा) तालुक्यात सहा ठिकाणी हुतात्मा स्मारकांची उभारणी करण्यात आली आहे, मात्र या स्मारकांना सुरक्षा कवच नाहीत, तसेच स्मारकांच्या दुरवस्थेमुळे स्मारक म्हणजे गावातील मोकळ्या व काम नसलेल्या माणसांचे ठिकाण तथा विश्रांतीस्थान बनले असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने सदर स्मारकांच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यासह त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये वडुज, कळंबी, वर्धनगड, पुसेसावळी, वडगाव, उंची ठाणे या ठिकाणी हुतात्मा स्मारके आहेत. या स्मारकांच्या क्षेत्राभोवती भिंतीचे कुंपण किंवा तारेचे कुंपण अस्तित्वात आहे.

(२) हुतात्मा स्मारकांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेद्वारे करण्यात येतात. सदर हुतात्मा स्मारके राष्ट्रीय सण व समारंभ साजरे करण्यासाठी जनतेस उपलब्ध करून देण्यात येतात.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहरातील अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचे गुन्हे वाढत असल्याबाबत

(६६) * ११६५७ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, अॅड.अनिल परब : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई शहरातील अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचे गुन्हे दिवसें -दिवस वाढत असून अपहरणाचे ५०० हून अधिक गुन्हे नोंदवले गेले असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, असे प्रकार रोखण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) बृहन्मुंबई पोलीस, आयुक्तालयामध्ये अल्पवयीन मुलांच्या अपहरणाबाबत सन २०१२, २०१३, २०१४ व २०१५ (ऑक्टोबर पर्यंत) अनुक्रमे १४५, २९०, ४०० व १०२० गुन्हे दाखल असून त्यापैकी अनुक्रमे ११७, २२३, ३०६ व ६५१ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

(२) बृहन्मुंबई पोलीस, आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये अल्पवयीन मुलांचे अपहरण रोखण्याकरीता शाळा, शैक्षणिक संस्था, कॉलेज यांना प्रत्येक पोलीस ठाणेतील पोलीस अधिकारी तसेच महिला पोलीस पथकामार्फत भेटी देण्यात येतात व अशा प्रकारचे गुन्हे होणार नाहीत याची पुरेपुर दक्षता घेतली जाते.

बस थांबे, गर्दीचे ठिकाणे इत्यादी ठिकाणी सातत्याने गस्त करून लहान मुले पालकांशिवाय फिरत नसल्याची खात्री केली जाते.

पोलीस ठाणे यांच्या स्तरावर पालकांच्या सभा आयोजित करण्यात येतात व पालकांमध्ये सजगता वाढविण्याबाबत प्रयत्न करण्यात येतात.

लहान मुलांना आमिष दाखविताना कोणीही आढळून आल्यास पोलीसांना त्याबाबत त्वरीत माहिती देण्याबाबत सूचना सर्व पोलीस ठाणे हद्दीतील नागरीकांना सातत्याने दिल्या जातात.

बृहन्मुंबई शाळांच्या मुख्याध्यापकांच्या पोलीस मित्र कमिटी, मोहल्ला कमिटी, शांतता कमिटी, महिला दक्षता कमिटी, झोपडपट्टी पंचायत समिती इत्यादीच्या बैठका पोलीस ठाण्यामार्फत घेण्यात येतात व सदर बैठकीमध्ये लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या सूचना देण्यात येतात.

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील चालक हुशार व चाणक्ष असतील तसेच महिला कर्मचारी देखील वाहनात असतील याची खबरदारी घेण्याबाबत संबंधित संस्थाचालकांना सुचित करण्यात येते.

शाळा सुटल्यानंतर मुलांच्या पालकांव्यतिरिक्त इतर कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत मुलांना न पाठविणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

रत्नागिरी शहरातील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याबाबत

(६७) * १३७४५ श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रत्नागिरी शहरातील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तेथील जनतेने नगरपरिषदेकडे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान तक्रारी केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात पाणी गळती होती. पावसाळा सुरु असल्याने सदर गळत्या वेळीच बंद करता येत नव्हत्या. त्यामुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता.

(२) सदरस्थितीत मुख्य जलवाहिनीवरील सर्व पाणी गळत्या बंद केल्या असून नगरपरिषदेमार्फत पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मालेगांव (जि.नाशिक) महानगरपालिका क्षेत्राकरिता पोलीस आयुक्तालयाची स्थापना करणेबाबत

(६८) * १२७६७ डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगांव (जि.नाशिक) शहराचा वाढता विस्तार, प्रचंड लोकसंख्या वाढ, संवेदनशिलता तसेच महानगरपालिका स्थापन होवून चौदा वर्षांचा झालेला कालावधी विचारात घेता मालेगांव महानगरपालिका क्षेत्राकरिता पोलीस आयुक्तालयाची स्थापना करणेची आवश्यकता शासनाचे निदर्शनास आली आहे काय,

- (२) असल्यास, मालेगांव महानगरपालिका क्षेत्राकरिता पोलीस आयुक्तालय स्थापन करणेबाबत शासनाकडून कोणता निर्णय घेण्यात आला वा घेण्यात येणार आहे,
- (३) नसल्यास, शहरांतर्गत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून तसेच गतकालातील घडलेल्या गंभीर घटनांचे पार्श्वभूमीवर मालेगांव येथे पोलीस आयुक्तालय स्थापन करणेबाबत शासनाचे धोरण काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) मालेगांव येथे पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यासंदर्भात वित्त विभागाच्या दिनांक २ जून, २०१५ च्या शासन निर्णयानुसार प्रस्ताव तपासून फेरसादर करण्याबाबत पोलीस महासंचालक, मुंबई यांना कळविले आहे.

पुणे येथे मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ५०० चौ. फूटापर्यंतच्या सदनिका धारकांचा मिळकत कर रद्द करण्याच्या मागणीबाबत

(६९) * १३०२८ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई

जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे येथे मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ५०० चौ. फूटापर्यंतच्या सदनिका धारकांचा मिळकत कर रद्द करावा या मागणीसाठी एका राजकीय पक्षाच्यावतीने स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणी शासनाने निर्णय घेऊन ५०० चौ. फूटापर्यंतच्या सदनिका, वाडे, घरे व जागांसाठी असलेल्या मिळकत कर रद्द करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अशी बाब पुणे महानगरपालिकेच्या निदर्शनास आली नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सोलापूर महानगरपालिकेत शिवणयंत्र वाटपात गैरव्यवहार झाल्याबाबत

(७०) * १३१३३ श्री.रामहरी रुपनवर, श्री.अनंत गाडगीळ, श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर महानगरपालिकेतील महिला व बालकल्याण विभागातर्फे दिल्या जाणा-या शिवणयंत्र वाटपात सुमारे ७ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे दिनांक १० ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, दुर्बल घटकातील महिलांसाठी शिवयंत्राचे वाटप करण्यात येत असून, यातील अनेक लाभार्थी हे बनावट असल्याचे कागदोपत्री आढळून आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीअंती गैरव्यवहार करणा-या संबंधितांवर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) हे खरे नाही.

बोगस / बनावट लाभार्थ्यांना शिवणयंत्र वाटप करण्यात आले. याबाबत चौकशी करावी. अशी तक्रार नगरसेवकांनी केली होती.

त्यानुषंगाने उपायुक्त, सोलापूर महानगरपालिका यांच्याकडून चौकशी करण्यात आली असून त्यामध्ये तथ्य आढळले नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात हरणांची मांसविक्री प्रकरणाबाबत

(७१) * १३१६० श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात हुडको भागात हरणांच्या मांसविक्री प्रकरणात शहर पोलीसांनी सात किलो मांस जप्त करून दोन आरोपींना अटक केली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, येथे होणाऱ्या हरणांच्या शिकारी रोखण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) प्रकरणी रु. ४०५०/- किंमतीचे वन्यप्राणी हरणाचे मांस जप्त करून मालेगांव, पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३०२४/१५ भारतीय प्राणी संरक्षण अधिनियम १९७२ कलम ५१ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

(२) वन्य प्राण्यांची शिकार होत असल्याबाबत प्रादेशिक वन अधिकारी, कन्नड, जि. औरंगाबाद वनविभाग यांना सदर आरोपीतांची माहिती देण्यात आलेली असून त्यावर यापुढे असे प्रकार होणार नाहीत याबाबत योग्य त्या उपाययोजना व खबरदारी घेण्याबाबत कळविण्यात आलेले आहे व सर्व आरोपीतांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.

(३) विलंब झालेला नाही.

फ्रेजरपुरा (जि.अमरावती) पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू माफियांनी तहसिलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून मारण्याचा केलेला प्रयत्न

(७२) * १३४३६ श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती जिल्ह्यातील दोन वाळू माफियांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तहसिलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न माहे ऑगस्ट, २०१५ च्या शेवटच्या सप्ताहात केला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर वाळू माफियांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) व (२) होय.

(३) चौकशीत गुन्ह्यातील दोन आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन, फ्रेजरपुरा, अमरावती येथे दिनांक २८/०८/२०१५ रोजी गु.र.नं ३४५/२०१५, कलम ३५३, २९४, ५०६, ३४, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास पूर्ण करण्यात आला असून दोषारोप पत्र तयार करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मडगावहून सीएसटी (मुंबई) येथे जाणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये
झालेल्या चोरीचा तपास करण्याबाबत**

(७३) * १३५९४ श्री.अनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मडगावहून सीएसटी (मुंबई) येथे जाणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये दिनांक ५ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास पनवेल येथे दरोडा टाकून ७२ लाखाचे दागिने लुटल्याची घटना घडली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर दरोड्याचा तपास करून त्यांचेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सदर प्रकरणी कोकणकन्या एक्सप्रेस पनवेल रेल्वे स्टेशन येथून सुटल्यावर ३ अनोळखी इसमांनी कर्नाटक येथे राहणाऱ्या ज्वेलर्सकडून पिस्तुल व सुन्याचा धाक दाखवून ७१ लाख ५६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले.

(२) व (३) याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे गु.र.नं.५५/२०१५ भा.द.वि. कलम ३९४, ३४, भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अधिक आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यावर भारतीय दंड विधान कलम ३९५, ३९७ व १२० (ब) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ ही कलमे वाढविण्यात आली. सदर गुन्ह्याच्या तपासात ६ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी रुपये १७,७१,२००/- सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे.

आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले १०,०००/- रुपये किंमतचे ९ एम.एम पिस्टल व १० जिवंत काडतुसे (८ काडतुसे ९ एमएम ची व २ काडतुसे ३२ बोरची) जप्त करण्यात आलेली आहे व गुन्ह्यात वापरलेले १०,००,०००/- रु किंमतीची एक सफेद रंगाची श्रीनाथ हंडाई कंपनीची चार चाकी कार जप्त करण्यात आलेली आहे. तसेच ७०००/- रु. किंमतीचे ७ मोबाईल फोन व ८००/- रु. किंमतीचा एक इलेक्ट्रॉनिक काटा जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपींची गुन्ह्यामध्ये वापरलेली हाथोडी, सुरा, स्क्रुड्रायव्हर, साखळी व सॅंग बॅग अशी हत्यारे/अवजारे देखील जप्त करण्यात आलेली आहे. सदर गुन्हा पोलीस तपासावर प्रलंबित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुरुड (जि.रायगड) येथील मुरुड एकदरा समुद्र खाडीमध्ये गाळ साचल्याने
मच्छिमर व्यावसायिकांच्या बोटीचे नुकसान होत असल्याबाबत**

(७४) * १३७१२ श्री.जयंत पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक ४५२४ ला दिनांक
१ एप्रिल, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री
पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुरुड (जि.रायगड) येथील मुरुड एकदरा समुद्र खाडीमध्ये प्रचंड प्रमाणात
गाळ साचल्याने मच्छिमर व्यावसायिकांच्या बोटीचे नुकसान होत असल्याने
सागरकन्या मच्छिमर संस्था, मुरुड यांनी गाळ काढण्याबाबत मागणी करूनही
शासनाने गाळ काढण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, स्थानिक मच्छिमर व्यावसायिकांनी मुरुड एकदरा खाडीमध्ये
गोयंस पध्दतीचा बंधारा बांधणेबाबत महाराष्ट्र मेरीटाईस बोर्ड यांच्याकडे माहे
सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मागणी करण्यात आली आहे, हे ही खरे
आहे काय,
- (३) असल्यास, महाराष्ट्र मेरीटाईस बोर्ड, मुंबई यांनी खाडीतील गाळ काढणे व
गोयंस पध्दतीचा बंधारा बांधण्याबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत
आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) खाडीतील गाळ काढण्याबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच गोयंस
पध्दतीचा बंधारा बांधण्याबाबत मत्सव्यवसाय विभागाकडून कार्यवाही करण्यात
येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील चेंबूर खाडीलगत अनधिकृत झोपड्यांचे होत असलेले बांधकाम

(७५) * १४३६० श्री.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय मुख्यमंत्री
पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील चेंबूर खाडीलगत अनधिकृत झोपड्याबांधून लाखो रुपयांना
विकण्याचा प्रकार राजरोस सुरु आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या परिसरात दिवसेंदिवस झोपड्यांचे प्रमाण वाढत असून महानगरपालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने सदर झोपड्या तात्काळ हटविण्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) चेंबूर खाडीलगत अनधिकृत झोपड्या बांधल्या जातात हे खरे आहे. तथापि, सदर झोपड्या लाखो रुपयांना विकण्याचा प्रकार राजरोसपणे सुरु असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निदर्शनास आलेले नाही

(२) मुंबईतील चेंबूर खाडीलगतचा परिसर हा मीठागर प्राधिकरणाच्या मालकीचा असल्यामुळे त्याच्या संरक्षणाची जबाबदारी ही मीठागर प्राधिकरणाची आहे.

सदर जमिनीवरील होणाऱ्या अनधिकृत बांधकामाबाबत निष्कासनाची कार्यवाही करण्यासाठी मनुष्यबळ व यंत्रसामग्री पुरविण्यासाठी उप अधीक्षक मीठागर या कार्यालयामार्फत महानगरपालिकेकडे विनंती करण्यात येते. त्यानंतर महानगरपालिका कार्यालयामार्फत मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध करून निष्कासनाची कारवाई करण्यात येते.

दिनांक २८.१०.२०१५ व २९.१०.२०१५ रोजी नागेवाडी, चेंबूर खाडीलगतच्या सुमारे ३६७ अनधिकृत झोपड्या तोडण्यात आल्या आहेत.

सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम आढळून आल्यास उप अधीक्षक मीठागर व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत वेळोवेळी निष्कासनाची कार्यवाही केली जाते. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होते हे खरे नाही.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

दहिसर (पू) येथील रमाणी कम्पाऊंड मधील अनधिकृत बांधकामांबाबत

(७६) * १४०७२ श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आरपीआय च्या बंगाली सेलचे मुंबई अध्यक्ष श्री.पंकज विश्वास यांनी दिनांक १६ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास मा.मुख्यमंत्री तसेच महानगरपालिका आयुक्त यांचेकडे दहिसर (पू) येथील रमाणी कम्पाऊंड मध्ये करण्यात आलेली सर्व बांधकामे शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे करण्यात आल्याच्या तक्रारी पुराव्यासह सादर केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सादर अनधिकृत गाळे तोडण्यासाठी महानगरपालिकेने यापूर्वी नोटीसही दिली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पूर्वीचे उपायुक्त श्री.रणजित ढाकणे यांनी ३५ अनधिकृत गाळधारकांविरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल केले होते, परंतु विद्यमान म.न.पा. उपायुक्त श्री.अशोक खैरे हे रमाणी कम्पाऊंड मधील भूमाफियांना मदत करत असल्याची तक्रार करण्यात येऊनही त्यांचेविरोधात कारवाई न करण्याची कारणे काय आहेत,

(४) अतिक्रमण करणा-या भूमाफिया तसेच त्यांना सहकार्य करणा-या महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांविरोधात कारवाईस हेतूतः विलंब करणा-या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेविरोधात काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे आहे.

सादर जागेवरील अनधिकृत ३८ व्यावसायिक गाळ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३(१) अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

(३) पूर्वीच्या उपायुक्तांनी किंवा महापालिकेच्या अन्य अधिकाऱ्यांमार्फत ३५ अनधिकृत गाळधारकांविरोधात एम.आर.टी.पी. अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत.

तसेच विद्यमान उपायुक्त हे रमाणी कम्पाऊंडमधील भूमाफियांना मदत करत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या असल्याचे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूरच्या माजी महापौर आणि त्यांची बहीण यांना लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाने लाच घेताना केलेली अटक**

(७७) * १४१६७ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.राजेंद्र मुळक, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूरच्या माजी महापौर कल्पना पांडे आणि त्यांची बहीण भारती पांडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी अटक केल्याचे दिनांक १५ ऑक्टोबर, २०१५ रोजी व त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून दोषींवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) व (३) तक्रारदार यांचे पेन्शन फॉर्मवर स्वाक्षरी करून पेन्शन प्रस्ताव संबंधित विभागास पाठविण्याकरिता श्रीमती भारती पांडे, मुख्याध्यापिका, छन्नुलाल नवीन विद्या भवन हायस्कूल, गांधीबाग, नागपूर व श्रीमती कल्पना पांडे, प्राध्यापक, व्ही.एम.व्ही. महाविद्यालय, वर्धमाननगर, नागपूर तसेच सदस्य छन्नुलाल नवीन विद्या भवन, टिचर एज्युकेशन सोसायटी, नागपूर यांनी तक्रारदार यांच्याकडे रु.५०,०००/- एवढ्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध तहसील पोलीस स्टेशन, नागपूर शहर येथे गु.र.क्र.३५५७/२०१५, भा.दं.वि. कलम ३८५, ३४ सह लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हाचा तपास सुरु आहे.

**पाचगणी (जि.सातारा) येथील नगराध्यक्षा यांनी खोट्या व बनावट कागदपत्राच्या
आधारे ओबीसी प्रवर्गाचे खोटे प्रमाणपत्र मिळविल्याबाबत**

(७८) * १४२६१ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा
खुलासा करतील काय :-

(१) पाचगणी (जि.सातारा) येथील नगराध्यक्षा सौ.लक्ष्मी कराडकर लग्नापूर्वीचे
नाव मोणिषा हादी राजबल्ली यांनी खोट्या व बनावट कागदपत्राच्या आधारे
ओबीसी जातीचे खोटे प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी समितीचे जात वैधता
प्रमाणपत्र नसतांना निवडणूक लढवून सध्या त्या नगराध्यक्षा असून त्यांनी
शासनाची फसवणूक केल्याचे माहे फेब्रुवारी, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात
निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष श्री.दिपक कांबळे यांनी
मा.मुख्यमंत्री, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व जात
पडताळणी समिती पुणे इत्यादी यांच्याकडे दिनांक ६ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा
त्यासुमारास तक्रारीसह पाठपुरावा केलेल्या असतांनाही याबाबत कोणतीही दखल
घेण्यात आली नसल्याचेही निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त तक्रारीच्या अनुषंगाने शासनाने या प्रकरणी संबंधित
दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे,

अशा स्वरूपाची राज्य निवडणूक आयोगाकडे प्राप्त झालेली तक्रार
जिल्हाधिकारी, सातारा यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.

(२) जिल्हाधिकारी, सातारा यांनी सदर प्रकरणी चौकशी करण्याबाबत उपविभागीय
अधिकारी, वाई यांना कळविले आहे.

(३) उपविभागीय अधिकारी, वाई यांचेकडे सुनावणीची कार्यवाही चालू आहे. व
याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल त्यांचेकडून प्राप्त होताच त्यानुसार नियमाप्रमाणे
योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील प्राईम सिक्युरिटी गार्ड कंपनीच्या व्यवस्थापक व सहकाऱ्यांनी महिला सुरक्षा रक्षकांचे लैंगिक शोषण केल्याबाबत

(७९) * १४२८४ श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील प्राईम सिक्युरिटी गार्ड कंपनीचा व्यवस्थापक व इतर ३ सहकाऱ्यांनी महिला सुरक्षा रक्षकांचे लैंगिक शोषण केल्याची गंभीर तक्रार पोलीसांत दाखल झाली असून त्यामुळे त्या भागातील महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सविस्तर चौकशीची व वारंवार एकाच कंपनीला कंत्राट देण्याबद्दल चौकशीची मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) या प्रकरणी फिर्यादीवरून पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अपराध क्र.२४५/२०१५ कलम ३७६(ड), ३७६ (२) (के) (एन), ५०६ भा.दं.वि.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरु आहे. तसेच पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे फिर्यादीवरून अपराध क्र.९०/२०१५ कलम ३५४ (अ) (ड), ५०६,३४ भा.दं.वि. अन्वये मालक, संचालक, इंजिनियर, सुपरवाईजर यांचेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरु आहे.

यासंदर्भात सामाजिक संघटनांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी संदर्भात कार्यवाही करण्याबाबत संबंधितास कळविण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे येथे घेण्यात आलेल्या शासकीय सर्वेक्षणात सुमारे ९२ हजार
घरांमध्ये वैयक्तिक स्वच्छतागृह नसल्याबाबत**

(८०) * १४४१६ श्री.महादेवराव महाडिक, श्री.संजय दत्त : सन्माननीय

मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथे घेण्यात आलेल्या शासकीय सर्वेक्षणात सुमारे ९२ हजार घरांमध्ये वैयक्तिक स्वच्छतागृह नसल्याची बाब समोर आली आहे तसेच अद्यापही शहरातील ६९ झोपडपट्ट्यांमध्ये २२० ठिकाणी नागरीक उघड्यावरच शौचास जात असून धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाच्या क्षेत्रात ही संख्या सर्वाधिक असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, येथे वैयक्तिक शौचालये उभारण्याबाबत नागरिकांना सूचना देण्याबरोबरच येथील झोपडपट्ट्यांमध्ये शौचालये उभारण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) शहरांमधील जी कुटुंबे शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने उघड्यावर शौचास जात आहेत अशा कुटुंबांना वैयक्तिक अथवा सामुदायिक शौचालयाची सुविधा स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**डोंबिवली जवळच्या "पालवा" या विशेष वसाहत प्रकल्पाला परवानगी
देताना नियमांचे उल्लंघन झाल्याबाबत**

(८१) * १२४९७ श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील,

श्री.ख्वाजा बेग, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.राहुल नार्वेकर :

सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डोंबिवली जवळच्या "पालवा" या विशेष वसाहत प्रकल्पाला प्रिमियम चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) व अन्य आरक्षणाची मानके देताना नियमांचे उल्लंघन झाल्याची बाब माहे ऑगस्ट, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात शासनाच्या निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, नगररचना विभागाच्या कोकण विभागीय सहसंचालकांनी या प्रकल्पाला नियमबाह्य एफएसआय व अन्य सवलती दिल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आहे, चौकशीअंती दोषींवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) नगर रचना संचालनालयांतर्गत कोकण विभागाच्या तत्कालिन सहसंचालक यांनी सदर प्रस्तावासाठी लागू असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीतील तरतूदींच्या त्यांनी ग्राह्य धरलेल्या अर्थबोधनाच्या (interpretation) अनुषंगाने जिल्हाधिकारी यांना परवानगी मंजूर करण्याची शिफारस केली होती. तथापि, आता शासनाने दिनांक १४/८/२०१५ चे पत्रान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन विद्यमान सहसंचालकांनी दिनांक १६/९/२०१५ रोजीच्या पत्रान्वये उक्त प्रस्तावाच्या सुधारित रेखांकन/बांधकाम नकाशे मंजूरीची शिफारस केली असून त्यास अनुसरून जिल्हाधिकारी, ठाणे यांनी त्यांचे दिनांक १९/११/२०१५ च्या आदेशान्वये सुधारित रेखांकन मंजूरी दिली आहे.

- (३) प्रकल्पाची शासन स्तरावर छाननी करतेवेळी सुयोग्य अर्थ बोधन करून मार्गदर्शनपर निदेश दिले असल्याने चौकशी करून कार्यवाही करण्याचा प्रश्न उदभवत नाही.
- (४) लागू नाही.

पुणे शहरातील जीर्ण वाड्यांचे व इमारतींची पुनर्बांधणी करण्याबाबत

(८२) * ११२३३ श्री.अनंत गाडगीळ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरात शेकडोच्या संख्येने जुने व जीर्ण अवस्थेत असलेले वाडे व इमारती असून ते अतिशय धोकादायक असल्यामुळे रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत असल्याने या जीर्ण वाड्यांचे व इमारतींचे पुनर्बांधणीसाठी शासनाने कार्यवाही करण्यासाठी लोकप्रतिनिधी व रहिवाशांनी संबंधितांकडे वारंवार मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जुने व जीर्ण वाडे, इमारतींचे पुनर्वसन वा पुनर्बांधणी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

पुणे शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधीनी घर दुरुस्ती मंडळ स्थापन करणे जुन्या वाड्यामध्ये राहणाऱ्या भाडेकरूंचे कायम स्वरूपी हक्क अबाधित राहणेबाबत व जुन्या मोडकळीस आलेल्या धोकादायक वाड्यामधील मालक व भाडेकरूंचे तात्पुरत्या निवासाच्या प्रश्नावर उपाययोजना करणे अशा विविध प्रकारच्या मागण्या केल्या आहेत.

(२) या संदर्भात पुणे जिल्ह्याचे मा.पालकमंत्री यांनी पुणे शहरासाठी घर दुरुस्ती मंडळ (Housing Repair Board) स्थापन करण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्याबाबत दिनांक १.१०.२०१५ रोजी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मा.पालकमंत्री पुणे जिल्हा यांनी मुंबईच्या धर्तीवर पुणे शहरासाठी जुने वाडे / इमारतीचे दुरुस्तीसाठी स्वतंत्र घर दुरुस्ती मंडळ स्थापन करण्याविषयी कार्यवाही सुरु करण्याचे सुचित केले आहे. त्याअनुषंगाने पुणे महानगरपालिकेमार्फत तपासणी करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महापालिकेच्या शाळांमधील शौचालयांची दुरुवस्था झाल्याबाबत

(८३) * ११५२६ श्रीमती दिप्ती चवधरी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महापालिकेच्या शाळांमधील शौचालयाची स्थिती फारच गंभीर असून काही शाळांमध्ये मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था नसून काही शौचालयाची दुरुवस्था झाली असून बहुतांशी शाळांमध्ये पिण्याचे पाणीच स्वच्छतेसाठी वापरण्यात येत असून एकाही शाळेत हात स्वच्छ धुण्यासाठी साबण अथवा हॅंडवॉश उपलब्ध नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त कारणास्तव विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीअंती कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) पुणे महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत. तसेच या शाळांमधील स्वच्छतागृहासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था कार्यान्वित आहे. सदर स्वच्छतागृहांची दुरुस्ती महानगरपालिकेकडून वेळोवेळी करण्यात येते.

या शाळांमध्ये हात स्वच्छ धुण्यासाठीची (वॉश बेसिन) व्यवस्था असून, साबण अथवा हॅडवॉश उपलब्ध करून देण्याचे पुणे महानगरपालिकेकडून प्रस्तावित आहे.

- (२) उक्त कारणास्तव विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची बाब निदर्शनास आली नाही.
 (३) प्रश्न उद्भवत नाही.
 (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील परळ येथील ग.द.आंबेकर मार्गावर असणाऱ्या खापरीदेव म्हाडा इमारती जवळील वहिवाटीचा मुख्य रस्ता विकासकाने हडप केल्याबाबत

(८४) * ११९३२ श्री.विजय उर्फ भाई गिरकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील परळ येथील ग.द.आंबेकर मार्गावर असणाऱ्या खापरीदेव म्हाडा इमारती जवळील वहिवाटीचा मुख्य रस्ता विकासकाने हडप केला असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, या अरुंद वाटेवर अग्निशमन दलाचे वाहन व पाण्याचे वाहन इमारती पर्यंत पोहचू शकत नसल्याने एखादी मोठी दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
 (३) असल्यास, अग्निशमन दलाच्या मंजूर आराखाडयामध्ये पोच रस्ता ग.द.आंबेकर मार्गापर्यंत न जाता अर्ध्यावर दाखविण्यात आला असून सदर रस्ता आराखडयातून गायब झालेला दाखविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
 (४) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(५) असल्यास, चौकशी नुसार दोषींवर कारवाई करण्यात आली आहे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) सदर रस्ता हा महापालिकेचा रस्ता नसून विकासकाने स्वतःच्या ताब्यातील भूखंडावरून मागील बाजूस असलेल्या खापरीदेव सदन या जुन्या म्हाडाच्या इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी सोडलेला पोचरस्ता आहे. सदर रस्ता मोकळा असून त्यावर कार पार्किंगसाठी परवानगी देण्यात आलेली नाही किंवा कार पार्किंग करणे अपेक्षित नाही.

सदरचा पोहोच रस्ता (Right of way) ५ मीटर रुंदीचा असून या रस्त्यावर खाजगी वाहने पार्क केलेली असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामक दलाचे वाहन इमारतीपर्यंत पोहचू शकत नाहीत.

तथापि सदर रस्त्यावर वाहने पार्क करण्यात येऊ नयेत अशा सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेने संबंधितांना दिलेल्या आहेत.

(३) हे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे महानगरपालिकेने चार एकरचा भूखंड नियमांना बगल देऊन संकरा
नेत्र रुग्णालयाला देण्याचा ठराव घेतल्याबाबत**

(८५) * १२२०५ श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग, श्री.धनंजय मुंडे, श्री.किरण पावसकर, अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे महानगरपालिकेने चार एकरचा भूखंड नियमांना बगल देऊन संकरा नेत्र रुग्णालयाला देण्याचा ठराव माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मंजूर केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने सदर भूखंडाबाबत शासकीय नियम व अटीची पडताळणी केली आहे काय,

(३) असल्यास, सदर महापालिकेच्या ठरावावर निर्बंध आणण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) संकरा नेत्रालय ही प्रसिध्द वैद्यकीय संस्था असून सार्वजनिक हितासाठी ठाणे महानगरपालिकेच्या दिनांक ८ सप्टेंबर, २०१५ च्या ठरावान्वये संकरा नेत्रालय यास नाममात्र रुपये १/- वार्षिक भुईभाडे दराने काही अटी व शर्तीवर भूखंड देण्यास तत्वतः मंजूरी दिली आहे.

(२), (३) व (४) संकरा नेत्रालय यांना उपलब्ध करून द्यावयाची जागा अद्याप अंतिम झालेली नाही. सदरची जागा अंतिम झाल्यानंतर जागा भाडेपट्याने वितरीत करण्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेने शासनाची पूर्वमंजूरी घेणे बंधनकारक आहे. सदरचा प्रस्ताव अद्यापपर्यंत शासनास प्राप्त झाला नाही.

पुणे येथे नवीन विमानतळ उभारण्याबाबत

(८६) * १२३६५ श्री.अनिल भोसले, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.जयवंतराव जाधव, श्री.हेमंत टकले, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग : तारांकित प्रश्न क्रमांक ८१७५ ला दिनांक १५ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे येथे नवीन विमानतळ उभारण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या विमानतळासाठी जागेची निवड करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, कोणकोणत्या जागांची निवड करण्यात आली आहे ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय.

(२) व (३) अद्याप जागा निश्चिती करण्यात आलेली नसून विमानतळासाठी योग्य ती जागा निश्चितीची कार्यवाही सुरू आहे.

केंद्र शासनाच्या अमृत मिशन योजनेचा राज्यातील महापालिकांवर अतिरिक्त आर्थिक ताण येणार असल्याबाबत

(८७) * ११२८८ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अमरनाथ राजूरकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) स्मार्ट सिटीबरोबरच केंद्र शासनाकडून जाहिर करण्यात आलेल्या अमृत मिशन योजनेत महापालिकांना निधीसाठी अंदाजे १७ टक्क्यांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार असून केंद्राच्या यापूर्वीच्या जेएनएनयुआरएम योजनेत

एकूण प्रकल्पांच्या २० टक्के रक्कम महापालिकांना खर्च करावी लागत होती, मात्र अमृत मिशन मुळे जास्त रक्कम खर्च करावी लागणार असल्याने संबंधित महापालिकांची आर्थिक स्थिती डबघाईला येणार असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याआधीच राज्यातील महापालिकांमधील स्थानिक संस्था कर (एलबीटी) बंद केल्याने महापालिकांची आर्थिक स्थिती बिघडली त्यातच केंद्राच्या उक्त योजनेचा अतिरिक्त भार पडणार असल्याने महापालिकांना नवीन प्रकल्प उभारणे अवघड होणार आहे याबाबत कार्यवाही करण्याकरिता केंद्र शासनास निवेदन करणार वा करीत आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) केंद्र शासन पुरस्कृत जेएनएनयुआरएम योजनेच्या युआयजी उपभियानांतर्गत लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्र शासनाकडून प्रकल्प किंमतीच्या ३० % ते ८० % पर्यंत तर युआयडीएसएसएमटी अभियानांतर्गत प्रकल्प किंमतीच्या ८० टक्के इतके अनुदान उपलब्ध करून देण्यात येत होते.

अमृत अभियानांतर्गत लोकसंख्येच्या प्रमाणात प्रकल्प किंमतीच्या ३३ ते ५० टक्के अनुदान केंद्र शासनाकडून व १७ ते २५ टक्के अनुदान राज्य शासनाकडून उपलब्ध केले जाणार असलेने सदर अभियानामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला येणार असे म्हणणे योग्य होणार नाही.

(२) व (३) अमृत अभियानांतर्गत एक दशलक्षपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांसाठी प्रकल्प किंमतीच्या एक तृतीयांश तर एक दशलक्षपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी प्रकल्प किंमतीच्या ५० टक्के असा वित्तीय आकृतीबंध केंद्र शासनाने निश्चित केला आहे. राज्य शासन व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था उर्वरीत हिश्याचा वित्तीय आकृतीबंध राज्य शासनाने निश्चित केला आहे. त्यानुसार अभियान शहरांनी स्वहिश्याचा निधी उभारणे आवश्यक आहे.

स्थानिक संस्था कर बंद केल्यामुळे येणारी तूट भरून काढण्यासाठी शासनाकडून महानगरपालिकांना सहायक अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्याबाबत

(८८) * ११४०५ श्री.जर्नादन चांदूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.आनंदराव पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, अॅड.निरंजन डावखरे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अनंत गाडगीळ, श्री.हरिसिंग राठोड, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : तारांकित प्रश्न क्रमांक ७७९१ ला दिनांक २९ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यास शासनाने प्राधान्य दिले असून याप्रकरणी तीन महिन्यात कृती विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे मा.गृहनिर्माण मंत्री यांनी सांगितले असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कृती विकास आराखडा करण्यासाठी म्हाडाने वास्तुविशारद सल्लागारांची व तज्ञांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, वास्तुविशारद सल्लागारांची निवड करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, सदरील आराखड्यात कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत व त्याचे स्वरूप काय आहे,

(५) तसेच उपरोक्त बीडीडी चाळी ज्या जागेवर उभ्या आहेत त्या जागांची मालकी राज्य की केंद्र शासनाची आहे याचा शोध घेण्याचा आदेश शासनाच्या महसूल विभागाला देण्यात आला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(६) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार बीडीडी चाळींच्या पुनर्विकास करण्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०१५ च्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषद तारांकित प्रश्न क्र. ७७९१ मध्ये उत्तर देताना मा.मंत्री गृहनिर्माण यांनी ९० दिवसांच्या आत बी.डी.डी. चाळ विकास प्रकल्पाचे कार्य सुरु करण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरु आहे असे निवेदन केले होते.

(२), (३) व (४) त्यानंतर लगेच बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासाचा कृती आराखडा (मास्टर प्लान) करण्यासाठी वास्तुविशारद सल्लागार यांची जाहीर स्पर्धेद्वारे नेमणूक करण्याची प्रक्रीया म्हाडा प्राधिकरणाने सुरु केली आहे. म्हाडाकडून वास्तुविशारद सल्लागार यांची निवडप्रक्रिया पूर्ण होऊन त्याची नियुक्ती झाल्यानंतर कृती आराखडा बनविण्याची कार्यवाही करणे शक्य होणार आहे.

(५) बीडीडी चाळीच्या पुनर्बांधणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, मुंबई शहर कार्यालयाकडून पत्रकामध्ये "The Governor of Bombay, Secretary of State for India Council" इ. नोंदी आढळल्याने म्हाडाने सदर नोंदी बदलून तेथे महाराष्ट्र शासन अशी स्पष्ट नोंद घेण्याबाबत महसूल व वन विभागाला दि.११.२.२०१५ रोजी पत्र पाठविले आहे. व त्या अनुषंगाने गृहनिर्माण विभागाकडून महसूल व वन विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे.

(६) महसूल व वन विभागाकडून या अनुषंगाने कार्यवाही चालू असल्याचे त्या विभागाने गृहनिर्माण विभागाला नोव्हेंबर, २०१५ मध्ये कळविले आहे.

(७) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात माहिती अधिकाराची सुमारे २४ हजार प्रकरणे प्रलंबित असल्याबाबत

(८९) * १२६५५ अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात माहिती अधिकाराची सुमारे २४ हजार प्रकरणे प्रलंबित असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ च्या शेवटच्या सप्ताहात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर प्रकरणे निकाली काढणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) माहे ऑगस्ट, २०१५ अखेरीस राज्य माहिती आयोगाकडील प्रलंबित द्वितीय अपिल प्रकरणांची संख्या २४ हजार ८९० इतकी असल्याचे निदर्शनास आले आहे.

(२), (३) व (४) माहिती आयुक्त, नाशिक आणि औरंगाबाद ही रिक्त पदे भरण्याकरीता शासन प्रयत्नशील आहे.

**शिवणगांव येथील मिहान प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनात योग्य
तो मोबदला मिळाला नसल्याबाबत**

- (९०) * १३६५३ श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये, श्री.हेमंत टकले, अॅड.निरंजन डावखरे, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मिहान प्रकल्पातील शिवणगांव येथील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनात योग्य तो मोबदला मिळाला नसल्याची बाब माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खर आहे काय,
- (२) असल्यास, पूर्वी गावठाणाबाहेर असलेल्या विक्तुबाबा नगरातील गावकऱ्यांनाही पुनर्वसनाचा लाभ मिळणार होता, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीने याबाबत आंदोलन करून या नगरातील जवळपास २०० घरांना १ हजार चौरस फुटाचा भूखंड मंजूर करून घेतला असताना सुध्दा त्याची अंमलबजावणी झालेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, राज्याच्या मंत्री मंडळाने दिनांक २३ जुलै, २०१५ रोजी वा त्यासुमारास याविषयीचा निर्णय घेवून सुध्दा अद्यापपर्यंत त्याचा शासन निर्णय निर्गमित झालेला नाही, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, अद्याप शासन निर्णय न झाल्याने स्थानिक नागरीकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (६) असल्यास उक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) व (३) शिवणगाव येथील गावठाणातील व गावठाणा बाहेरील शासकीय तसेच झुडपी जंगल जमीनीवर वरलेल्या ५६८ अतिक्रमीत घरांना खास बाब म्हणून सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले असून त्यात विक्तुबाबा नगरातील प्रकल्पग्रस्तांचा देखील समावेश आहे. तसेच शिवणगाव व विक्तुबाबा नगरातील या प्रकल्पग्रस्तांना खास बाब म्हणून पुनर्वसनांतर्गत १००० चौ.फुट क्षेत्रफळाचे भूखंड घर बांधण्याकरीता देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

(४) हे खरे नाही. दि. १२/१०/२०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

(५) मिहान प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाचे वातावरण नसुन त्यांच्या खास बाब पुनर्वसनाबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे.

(६) व (७) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई व उपनगरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाबाबत

(९१) * १२१६० श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्रीमती स्मिता वाघ, अॅड.अनिल परब, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या निधीतून ५०० कोटी रुपयांचा निधी देऊन प्रकल्पाचे काम अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी योजनेत व नियमावलीत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुसार योजनेमध्ये व नियमावलीत कोणकोणते बदल करण्यात येणार आहेत वा आले आहेत,

(३) तसेच, मुंबई महानगर क्षेत्रात परवडणारी घरे उभारण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प (एसपीपीएल) कंपनीने जमीन मालक, विकासकांकडून निविदा मागविल्या आहेत, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, मुंबई व उपनगरांमध्ये झोपू योजनेअंतर्गत एकूण किती प्रकल्प कोणकोणत्या ठिकाणी सुरु करण्यात आले आहेत व त्यापैकी किती प्रकल्प पूर्ण झाले आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) व (२) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंमलबजावणीला चालना देण्याकरीता व त्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याचे उद्दीष्ट्ये साध्य होण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून रु. ५०० कोटी निधी १० वर्षाकरीता बिनव्याजी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादितला उपलब्ध करण्याचा ठराव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या दिनांक १२ ऑगस्ट, २०१५ रोजीच्या बैठकीत पारित झाला आहे. शिवशाही पुनर्वसन मर्यादितला सदरहू रु. ५०० कोटी निधी उपलब्ध

झाल्यावर अशा झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या विकासकांच्या हिश्यातील विक्री घटकांतून बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीतील विनियम ३३(१०) च्या प्रचलित तरतूदीनुसार परवडणारी घरे निर्मितीचे प्रस्ताव जाहिरात देऊन मागविण्याचे शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादितच्या विचाराधीन आहे.

(३) केंद्र शासनाच्या “२०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे” या महत्वाकांक्षी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील इच्छुक जमीन मालक व बिल्डर्स/विकासक यांचेकडून परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांचे व झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचे भागीदारीचे प्रस्ताव मागविले होते. त्या संदर्भात अलिकडेच दिनांक २२ सप्टेंबर, २०१५ पर्यंत एकूण ३० प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यांची छाननी केंद्र शासनाच्या “हुडको” या महामंडळाच्या सहाय्याने सध्या सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक वारसा असलेले मकई गेट, महेमूद दरवाजा व बारापुल्ला गेट येथील पुलांचे नुतनीकरण करणेबाबत

(९२) *१३३६४ श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद शहरातील मकई गेट, महेमूद दरवाजा व बारापुल्ला गेट येथील ऐतिहासिक वारसा असलेले तीनही पुल वाहतूकीस अयोग्य झाले असून त्यांचे नुतनीकरणासाठी रूपये २५ कोटी खर्च अपेक्षित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पुलांवरून जड व हलके वाहनांना वाहतूक करण्यास १० वर्षांपासून मनाई केलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर पुलांचे बांधकाम / नुतनीकरण करणेसाठी शासन निधी उपलब्ध करून देणार आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे अंशतः खरे आहे,

सद्यस्थितीत तीनही पुलावरून जड वाहनांच्या वाहतुकीस मनाई करण्यात आलेली आहे.

(३) औरंगाबाद महानगरपालिकेस राज्य शासनाने रस्ता अनुदाना अंतर्गत सन २०१४-१५ मध्ये रु. १२.४८ कोटी व सन २०१५-२०१६ मध्ये रु. ५.४९ कोटी इतके अनुदान मंजूर केले आहे. रस्ता अनुदानाअंतर्गत पुलांच्या नुतनीकरणाचे काम अनुज्ञेय आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदी चळवळीतील कार्यकर्ता व यावली (इजारा) चे पोलीस पाटील यांची हत्या केल्याची घटना

(९३) * ११९६९ डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदी चळवळीतील कार्यकर्ता व यावली (इजारा) चे पोलीस पाटील विरेंद्र नामदेव राठोड यांचा दिनांक २ जुलै, २०१५ रोजी वा त्यासुमारास खून करण्यात आला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या खूनाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या खूनाचा तपास पूर्ण झाला आहे काय, त्यात काय आढळून आले,

(४) असल्यास, यातील दोषींवर कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल करून कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) होय.

(३ व ४) सदर गुन्ह्याच्या तपासाअंतर्गत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वडगांव जि. यवतमाळ येथे गु.र.क्र. ४७/१५ भादंवि ३०२, २०१, १२० (ब), ११४, ३४, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र तयार करून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यवतमाळ यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास कलम १७३ (८) फौ.प्र.स. अंतर्गत सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**भिवंडी (जि.ठाणे) तालुक्यात गोदाम पट्ट्यातील बेकायदा केमिकल
गोदामांवर कार्यवाही करण्याबाबत**

(१४) * १२८६२ श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ

भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी (जि.ठाणे) तालुक्यात गोदाम पट्ट्यातील केमिकल साठ्यांना वारंवार लागणाऱ्या आर्गीमुळे नागरिकांच्या मालमत्ता व जीविताला धोका निर्माण झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गेल्या पाच वर्षात भिवंडी तालुक्यात गोदाम पट्ट्यात ३८ वेळा जीवघेण्या आगी लागल्याच्या घटना घडल्या, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने केमिकल गोदामांचे सर्व्हेक्षण करून बेकायदा केमिकल गोदामांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) भिवंडी परिसरातील रासायनिक द्रव्यांच्या गोदामांना लागलेल्या आर्गीमध्ये आजपर्यंत जिवितहानी झालेली नाही. मात्र या आर्गीमध्ये गोडावूनधारकांच्या मालमत्तेचे नुकसान झालेले आहे.

(२) भिवंडी परिसरातील गोदाम पट्ट्यामध्ये सन २०११ पासून आगीच्या ६१ घटना घडलेल्या आहेत.

(३) भिवंडी तालुक्यातील गोदामांबाबत सर्व्हेक्षण करण्यात आलेले आहे. यामध्ये केवळ १९३ गोदामे रासायनिक द्रव्यांची आहेत.

गोदामधारकांकडून अकृषित वापराबाबत दंडात्मक वसूली करण्यात आलेली आहे. तसेच गोडावून परिसरात बेकायदेशीर ज्वलनशिल रसायने व त्याबाबत लागणारे परवाने यासंबंधी आक्षेपार्ह बाब आढळून आल्यास पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महापालिकेमार्फत केल्या जाणा-या दुषित पाणी पुरवठ्याबाबत

(९५) * १२२५४ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.संदिप बाजोरिया, श्री.आनंद ठाकूर, श्री.राजेंद्र जैन, श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.राहुल नावेंकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बृहन्मुंबई महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याची प्रयोग शाळेत तपासणी केली असता ८ टक्के पाणी दुषित आणि ई-कोलाय २ टक्के पाण्यामध्ये दिसून आल्याचे माहे मे-जून, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय

(२) तसेच, मुंबईतील धारावी प्रभाग क्र.१७६ मधील धोबीघाट, जीवनज्योत सोसायटी, नवजीवन सोसायटी, ट्रॅझिस्ट कॅम्प, सोशल नगर, विजयनगर, गांधीनगर, मरिअम्मा मंदीर परिसर आज्ञादनगर ९० फुटी रोड आदि ठिकाणी महापालिकेमार्फत केल्या जाणा-या पाणीपुरवठ्याच्या नळामधून दुर्गंधीयुक्त व दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आहे,

(४) असल्यास, याबाबत उल्लेखित परिसरातील नागरिकांना स्वच्छ व दुर्गंधी विरहित पाणी उपलब्ध करून देण्याचे दृष्टीने शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) माहे मे, २०१५ मध्ये प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या २९१४ पाणी नमुन्यांपैकी १४७ पाणी नमुने (५.५%) तपासणीत दुषित आढळून आले व ८ पाणी नमुन्यांमध्ये (०.२%) ई - कोलाय जीवाणू आढळून आले.

माहे जून, २०१५ मध्ये प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या ३०१९ पाणी नमुन्यांपैकी १९७ पाणी नमुने (७.५%) तपासणीत दुषित आढळून आले व ३७ पाणी नमुन्यांमध्ये (२.०%) ई - कोलाय जीवाणू आढळून आले.

(२) हे खरे नाही. तथापि, सदर ठिकाणी काही भागात दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत जलनलिकांची पहाणी करून दुरुस्ती करण्यात आली व तदनंतर पाणी पुरवठा वितरणाच्या वेळेस पाहणी केले असता पाणीपुरवठा स्वच्छ होत असल्याचे महानगरपालिकेस आढळून आले.

(३) व (४) बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुख्य जलवाहिनी मध्ये सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याद्वारे पाहणी केली असता, २० मी.मी. व्यासाच्या ५ जलजोडण्या व २५० मी.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी तुटलेल्या स्थितीत आढळून आली. सदर जलजोडण्या व जलवाहिनीची त्वरित दुरुस्ती करण्यात आली. सदर ठिकाणी सद्यस्थितीत स्वच्छ पाणीपुरवठा होत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतून कोंकणात जाण्यासाठी पूर्वीप्रमाणेच कोकण बोट
वाहतुक सुरु करण्याबाबत**

(९६) * ११९०५ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतून कोंकणात जाण्यासाठी पूर्वीप्रमाणेच कोकण बोट वाहतुक सुरु करावी, अशी कोंकणवासीय जनतेकडून शासनाकडे अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच मुंबई-कोंकण जलवाहतुक प्रवासास केंद्र शासनाने मान्यता दिली असल्याचे मा.नगरविकास व बंदरे राज्यमंत्री महोदयांनी दिनांक ६ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास जाहीर केले असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मुंबई ते गोवा या प्रवासादरम्यान येणाऱ्या बंदरामध्ये साचलेल्या गाळाची स्थिती पाहता, त्या मार्गावर शंभर ते दोनशे प्रवासी क्षमतेच्या छोट्या बोटीची वाहतुक सुरु करावी, अशीही कोंकणवासीय जनतेकडून सातत्याने शासनाकडे मागणी करण्यात येत असल्याचेही दिनांक ९ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कार्यवाही करून कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(५) असल्यास, सदर निर्णयाचे स्वरूप काय आहे, तसेच निर्णय घेतला नसल्यास, त्याची कारणे काय व त्याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मुंबईतून कोकणात जाण्यासाठी पूर्वी जलवाहतूक सेवा सुरु होती, परंतु जलवाहतूक कंपनीस सतत तोटा होत असल्याने सदर वाहतूक सन १९८८ मध्ये बंद झालेली आहे.

कोकण प्रवासी बोट सुरु करण्याबाबत कोकणवासीयांद्वारे प्रचंड मागणी होऊ लागल्याने खाजगी क्षेत्राच्या सहभागाने ही सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले परंतु हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) सदर बाब निदर्शनास आली नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**उल्हासनगर (जि. ठाणे) महापालिकेच्या ५ शाळा बंद करण्याचा
 निर्णय प्रशासनाने घेतल्याबाबत**

(९७) * ११३१६ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद,
 श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर (जि. ठाणे) महापालिकेच्या ५ शाळा विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याने बंद करण्याचा घाट प्रशासनाने घातला असून या शाळांचे दुसऱ्या शाळेत एकत्रीकरण करून सकाळचे वर्ग रद्द करून विद्यार्थ्यांना शिकविण्याची एकच वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशी ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याचे दिनांक २५ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील निर्णयाला मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा विरोध असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) उल्हासनगर महानगरपालिकेच्या ८ शाळा एकत्रित करून त्यांचे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी व प्रशासकीय सुसुत्रीकरणासाठी एकाच सत्रात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत चालविण्यासाठी ४ शाळांमध्ये रुपांतरीत करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता, हे खरे आहे.

(२), (३) व (४) सदर निर्णयाला मुख्याध्यापक व शिक्षक यांचा विरोध झाल्याने याबाबत महापौर, उल्हासनगर महानगरपालिका यांच्याकडे झालेल्या बैठकीत सदर निर्णय स्थगित करण्यात आलेला आहे.

**मुंबई शहरातील सायन प्रतिक्षा नगरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरामध्ये
दलालांनी अनेक खोल्यांवर ताबा मिळवला असल्याबाबत**

(९८) * १११२९ अॅड.अनिल परब : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरातील सायन प्रतिक्षा नगरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरामध्ये दलालांनी अनेक खोल्यांवर ताबा मिळवला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, घुसखोरांना घराबाहेर काढण्याची कारवाई करणा-या अधिका-यांना दलालांकडून टारगेट करण्यात येत असून संबंधित अधिका-यांची चौकशी करण्यात यावी अशा आशयाची निवेदने म्हाडा कार्यालयास माहे सप्टेंबर, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात वा त्यासुमारास प्राप्त झाली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणाची चौकशी केली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत,

(४) म्हाडाच्या संक्रमण शिबिरामधील घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत व माहे नोव्हेंबर, २०१५ अखेर किती घुसखोरांना बाहेर काढण्यात आले आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) हे खरे नाही.

(२) व (३) संक्रमण शिबिरातील अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या रहिवाश्यांना निष्कासित करण्याची कार्यवाही करणाऱ्या मुंबई इमारत व दुरुस्ती पुनर्रचना मंडळातील संबंधित उपसमाज विकास अधिकारी यांचेविरुद्ध आर्थिक फसवणूक, गैरवर्तन व भ्रष्टाचाराबाबतचे दिनांक ८.४.२०१५ चे निवेदन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणास प्राप्त झाले असून सदर निवेदनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाद्वारे सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

(४) व (५) अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या रहिवाश्यांना निष्कासन करण्यात येण्याव्यतिरिक्त म्हाडा अधिनियम १९७६ च्या कलम ९५ (अ) ३ अंतर्गत संक्रमण शिबीरातील अनधिकृत रहिवाश्यांना नोटीस बजावणे, वाढीव मासिक शुल्क, गुन्हे दाखल करणे, घुसखोरी थांबविण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करणे इत्यादी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर २०१५ अखेरपर्यंत ६३४ घुसखोरांचे निष्कासन करण्यात आले आहे.

मुंबईत सार्वजनिक वाहनतळ उभारणेबाबत

(९९) * १२१८७ श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.ख्वाजा बेग, श्री.राहुल नार्वेकर, श्री.किरण पावसकर, श्री.आनंद ठाकूर : तारांकित प्रश्न क्रमांक ७८३७ ला दिनांक १५ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईत गत पाच ते सहा वर्षापूर्वी सार्वजनिक वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेऊन व मंजुरी देऊनही सद्यःस्थितीत केवळ तीन वाहनतळे उभारली आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुंबई शहरातील सार्वजनिक वाहनतळांचा प्रश्न पूर्णक्षमतेने सोडविणेबाबत वाहनतळ उभारणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) शासनाने एकंदर ६५ प्रस्तावांना तत्त्वतः मान्यता दिलेली असून त्यापैकी ५९ प्रस्तावांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने मान्यता दिलेली आहे. त्यापैकी ११ प्रस्तावांमधील वाहनतळांचे काम पूर्ण झालेले असून ३ वाहनतळ प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेस हस्तांतर करणेत आलेले आहेत.

(२) व (३) पूर्ण झालेले तथापि बृहन्मुंबई महानगरपालिकेस हस्तांतरण न झालेले प्रकल्प लवकरच महानगरपालिकेस हस्तांतर होणार आहेत. इतर प्रकल्पांचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक कार्यवाही सत्वर करण्याच्या सूचना आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना देणेत येत आहेत.

**मांडवे (जि.सातारा) गावातील मतदारांची नोंदणी भैरवगड
मतदार यादीत केल्याबाबत**

(१००) * १३२४६ श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मांडवे (जि.सातारा) गावातील मतदारांची नोंदणी भैरवगड मतदार यादीत केल्याप्रकरणी संबंधित मंडळाधिकारी व तलाठी यांच्यावर विलंबाची कारवाई करावी, तसेच संबंधित मतदारांची नावे त्यांची राहती घरे ज्या मांडवे गावातील वॉर्डमध्ये आहे तेथे समाविष्ट करावीत, अशी मागणी करणारे निवेदन मांडवे गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, सातारा यांना दिले असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या निवेदनावर शासनाने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

- (२) याबाबत उप विभागीय अधिकारी, कराड व तहसिलदार, सातारा यांचेमार्फत संबंधित तक्रारीचे निरसन करण्यात आले आहे. त्यामुळे कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

वसई येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयातील दूरवस्थेबाबत

(१०१) * १३०४४ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वसई येथे १५० वर्षे जुने शासकीय रुग्णालय असून त्याचे व्यवस्थापन महानगरपालिकेकडे असून या रुग्णालयात साफसफाईची दुरुवस्था झाली आहे तसेच शवविच्छेदनाची व्यवस्था नसल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे. हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर रुग्णालयात नियमित स्वच्छता ठेवण्याबाबत व शवविच्छेदन केंद्र सुरु करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) रुग्णालयातील साफसफाईची दुरव्यवस्था झाली आहे, हे खरे नाही.

तथापि, सद्यस्थितीत शवविच्छेदनाची व्यवस्था कार्यरत नाही, हे माहे ऑक्टोबर, २०१५ च्या पूर्वी निदर्शनास आले, हे खरे आहे.

(२) सदर रुग्णालयात नियमितपणे साफसफाई करण्यात येते.

वसई पाचुंबंदर येथे सुमारे १९९१ पासूनचे एक शवविच्छेदनगृह केंद्र अस्तित्वात होते ते मोडकळीस आल्याने त्याठिकाणी नवीन बांधकामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तथापि, सदर जागा सी.आर.झेड.ने बाधित होत असल्याने बांधकाम करणे शक्य झाले नाही. शवविच्छेदनगृह बांधण्याकरीता पर्यायी जागा निश्चित करून कार्यवाही करण्यात येईल.

तथापि, वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ४ शवविच्छेदनगृह कार्यरत आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक येथे मा.मुंबई उच्च न्यायालयाचे स्वतंत्र खंडपीठ स्थापन करणेबाबत

(१०२) * १२७७९ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक २८१८ ला दिनांक १ एप्रिल, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात काही महानगरांचे ठिकाणी मा.उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ स्थापन व्हावे, म्हणून राज्यातील विविध भागातून सातत्याने होत असलेल्या मागणीचे अनुषंगाने मा. मुख्य न्यायमूर्ती यांनी मा.मुंबई उच्च न्यायालयातील तीन न्यायमूर्तींची समिती स्थापन केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मिळावे, यासाठी पुणे, कोल्हापूर व नाशिककडून आग्रही मागणी करण्यात येत असून पुणे येथे यामागणीसाठी वकिलांकडून सप्टेंबर, २०१५ मध्ये १६ दिवस कामकाज बंद आंदोलन करण्यात आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नाशिकसह अन्य ठिकाणी उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करणेसंबंधीच्या मा.न्यायमूर्ती यांच्या समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे काय,

(४) असल्यास, अहवालातून समितीने केलेल्या शिफारशींचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे व त्यानुषंगाने पुढे कोणता निर्णय घेण्यात आला वा येत आहे,

(५) समितीकडील अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्यास, तो केव्हापर्यंत प्राप्त होणे अपेक्षित आहे,

(६) नाशिक जिल्ह्याची वाढती व्याप्ती व महत्व, न्यायालयीन प्रकरणांची मोठी संख्या, मुंबई येथे जाणे - येणेसाठी लागणारा वेळ व आर्थिक तोषित याबाबींचा साकल्याने विचार करता व नाशिक येथे मा.मुंबई उच्च न्यायालयाचे स्वतंत्र खंडपीठ स्थापन करण्याची जनतेची आग्रही मागणी पाहता याबाबत शासनाचे धोरण काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) राज्य पुर्नरचना अधिनियम, १९५६ च्या कलम ५१ (२) मधील तरतुदीनुसार संबंधित राज्याचे मा. राज्यपाल व संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याशी विचार विनियम करून एखाद्या ठिकाणी उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ स्थापन करण्याबाबतचे आदेश मा.राष्ट्रपती महोदयांमार्फत निर्गमित केले जातात. राज्यातील विविध भागातून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन होण्याबाबत सातत्याने मागणी हेत असल्याने या मागणीच्या अनुषंगाने मा.मुख्य न्यायमूर्तींनी मुंबई उच्च न्यायालयातील तीन न्यायमूर्तींची समिती गठीत केली आहे.

(२) होय,

(३) नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) भाष्य करता येत नाही.

(६) उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ स्थापन करणे ही बाब मा.केंद्र शासनाच्या अखत्यारीतील आहे.

जालना शहरातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना

(१०३) * १३०३२ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई

जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जालना शहरातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी याचा मुलीमार्फत साफळा रचला परंतु पोलीसांच्या बेफिकिरीमुळे हा साफळा फसला आणि याच आरोपींनी पुन्हा या मुलीवर दुसऱ्यांदा बलात्कार केल्याची संतापजनक घटना माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या घटनेची शासनाने चौकशी करून दोषींवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) पोलीस स्टेशन तालुका जालना येथे पहिल्या गुन्ह्याप्रकरणी दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुर.नं१७१/२०१२ भा.दं.वि. कलम ३७६ (ड), ३९२, १७०, ३२३, ५०६ सह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा सन २०१२ (POCSOA) कलम ५ (g) R/W ६ यासह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ई), ६७ (बी) (ई) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दुसऱ्या गुन्ह्यात गुरनं. १७३/२०१५ कलम ३७६, ३६६ (अ), ३९२, ३२३, ५०६ भादं.वि. सह कलम ३ व ४ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधि. सन-२०१२ (POCSOA) अन्वये एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींस पोलीस कस्टडी घेण्यात आलेली असून पोलीस तपास सुरु आहे.

या प्रकरणी हलगर्जीपणा झाल्यामुळे पोलीस निरिक्षकास त्या ठिकाणाहून बदली करण्यात आलेले आहेत. तसेच इतर एका सहायक पोलीस निरिक्षकास तात्काळ निलंबित करण्यात आलेले आहे. वरील दोन्ही पोलीस अधिकारी यांचे विरुद्ध विभागीय चौकशी करण्याबाबत आदेशीत केलेले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**रायगड जिल्हा परिषदेचा मुख्य लेखापाल व वित्त अधिकारी यास
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याबाबत**

(१०४) * १३१३४ श्री.रामहरी रुपनवर, श्री.अनंत गाडगीळ, श्री.हरिसिंग राठोड, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्हा परिषदेचा मुख्य लेखापाल व वित्त अधिकारी यास एका स्टेशनरी पुरवठादार कंत्राटरदराकडून १० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे नोंदविण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) तक्रारदार यांच्या दुकानातून रायगड जिल्हा परिषदेला पुरविलेली स्टेशनरीची सन २००८ पासूनची बिलांची रक्कम मंजूर करण्यासाठी लोकसेवक श्री.प्रविणकुमार देवीचंद जैन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांनी तक्रारदार यांच्याकडे बिलांची रक्कम मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केली. तक्रारदार यांच्याकडून दि. १२.०९.२०१५ रोजी रु. १०,०००/- एवढी लाच स्विकारतेवेळी श्री.प्रविणकुमार देवीचंद जैन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांना रंगेहाथ पकडले आहे.

या प्रकरणी लोकसेवक श्री.प्रविणकुमार देवीचंद जैन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांच्याविरुद्ध अलिबाग पोलीस स्टेशन, जि.रायगड येथे गु.र.क्र.४०/२०१५ लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ कलम ७, १३(१)(अ)(ड) व १३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना दि. १२.०९.२०१५ रोजी अटक करण्यात आली होती. तदनंतर त्यांना दि. १४.०९.२०१५ रोजी जामीनावर मुक्त करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना शासन आदेश दि. ०३.१०.२०१५ अन्वये निलंबित करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे.

**मौजे गजामेंढी (ता.धानोरा, जि.गडचिरोली) येथील तरुणाची
नक्षलवाद्यांनी हत्या केल्याबाबत**

(१०५) * १३४६२ श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे गजामेंढी (ता.धानोरा, जि.गडचिरोली) येथे मुलीची छेडछाड करणा-या नक्षलवाद्यांना २२ वर्षीय तरुणाने विरोध केल्याने नक्षलवाद्यांनी दिनांक २३ जुलै, २०१५ रोजी वा त्यासुमारास त्याची हत्या केल्याची घटना घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) सदर घटनेबाबत धानोरा येथे अप क्र. ००२३/२०१५ कलम ३०२, ४५२, १४७, १४८, १४९, १२० (ब) भा.दं.वि. ३/२५ भा.ह.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरचे कृत्य हे प्रतिबंधीत नक्षल संघटनेतील भाकप (माओवादी) टिपागड एरीया दलमच्या नक्षलवाद्यांनी केल्याचे तपासात निष्पण झाले असून गुन्हातील आरोपींना अटक करण्यासाठी पुढील तपास सुरु आहे.

(४) नक्षलवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी शासनाने पुढीलप्रमाणे उपाययोजना केल्या आहेत:-

१) शासनाने नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक ती शस्त्रे व दारुगोळा याबरोबर आधुनिक संपर्क व्यवस्था, वाहन व्यवस्था, भुसूरुंग प्रतिबंधक वाहने व हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले आहेत.

२) जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या कारवायांवर अंकुश लावण्यासाठी जिल्हा पोलीस तसेच केंद्रीय राखीव पोलीस बल यांच्या माध्यमातून नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येते. तसेच एरिया डॉमिनेशन कार्यवाही करून नागरीकांना सुरक्षा प्रदान करण्यात येत आहे.

३) जिल्ह्यात नक्षलविरोधी कृतीकरिता केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या बटालियन, कोब्रा बटालियन, राज्य राखीव पोलीस बलाच्या कंपनी व जिल्हा पोलीस दल तसेच सी-६० च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. जवानांना युध्दप्रशिक्षण देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. नक्षलविरोधी शोध अभियान, गस्त, नाईट अॅम्बुश, नाकाबंदी यामुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींवर प्रतिबंध आणण्यात येत आहे.

(४) जनजागरण मेळावा, ग्राम भेट योजना, महाराष्ट्र दर्शन योजना, स्वायलंबन योजना या माध्यमातून स्थानिक लोकांना नक्षल चळवळीपासून वेगळे करण्याच्या दृष्टीने कार्यवाही होत आहे. नक्षलवाद्यांविरोध्द गावबंदी योजना प्रभावीपणे गावकरी राबवित आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना पायबंद घालण्यात यश मिळत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कराड (जि.सातारा) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभाराबाबत
(१०६) * १३७१८ श्री.जयंत पाटील : सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कराड (जि.सातारा) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पक्षपातीपणा व एकाकी तसेच मनमानी कार्यपध्दतीने काम करित असल्याने कामकाजावर विपरित परिणाम होत असून नागरिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होत असल्याबाबतचा ठराव नगरपरिषदेने एकमताने शासनास दिला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यांचे बदलीबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) कराड नगरपरिषदेने याबाबत जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडे दिनांक ११/९/२०१५ रोजीच्या पत्रान्वये ठराव सादर केला आहे.
 (२) याबाबत जिल्हाधिकारी, सातारा यांच्याकडून स्वयंस्पष्ट अहवाल मागविला असून अहवाल प्राप्त होताच त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
 (३) प्रश्न उद्भवत नाही.

दिवा (जि.ठाणे) परिसरात नायजेरियन नागरिकांकडून
अंमली पदार्थांची होत असलेली तस्करी

(१०७) * १४३७५ श्री.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दिवा (जि.ठाणे) परिसरात नायजेरियन नागरिकांकडून ड्रग्सह अन्य अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान स्थानिक पोलीसांच्या निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आतापर्यंत किती नायजेरियन नागरिकांकडून ड्रग्सह अन्य अंमली पदार्थ हस्तगत करून त्यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) ठाणे पोलीस आयुक्तालयातील मुंब्रा पोलीस ठाणेच्या हद्दीत एका नायजेरीयन नागरिकांकडे ड्रग्सह अन्य अंमलीपदार्थ आढळून आल्याने, ते हस्तगत करून त्याचेविरुद्ध दिनांक २६.११.२०१५ रोजी मुंब्रा

पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १८२/२०१५, एन.डी.पी.एस.अॅक्ट कलम ८ (क), २२ सह भा.दं.वि.सं. कलम ३५३, ३३२, ३२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हातील आरोपीस दिनांक २६.११.२०१५ रोजी अटक करण्यात आली असून, त्यांचेकडून रुपये ९१,०००/- इतक्या किंमतीचे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**तहसीलदार, पेण (जि.रायगड) यांनी रेती माफिया यांच्याशी
संगनमत केल्याबाबत**

(१०८) * १४२६३ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तहसीलदार पेण (जि.रायगड) यांनी रेती माफिया यांच्याशी संगनमत करून रेती वाहतूक परवान्यात खाडाखोड करून सदर रेती माफियांना मर्यादेपेक्षा व अधिकार कक्षेबाहेर जावून १५० ब्रॉस रेतीचा वाहतूक परवाना दिल्याचे शिवडी, मुंबई येथील पोलीसांच्या माहे जून, २०१५ रोजी वा त्यादरम्यान आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रेतीसाठी पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच स्वतःला वाचविण्यासाठी तहसीलदार, पेण यांनी हाता खालील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगनमत करून पुन्हा सदर परवान्यांच्या कार्यालयीन प्रतीवर फेरफार केल्याने श्री.बोडके लिपिक, तहसील कार्यालय, पेण यांच्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे, हे खरे आहे का,

(३) असल्यास, उपरोक्त रेती माफियांनी दादर, पेण येथे झालेल्या लिलावात रेती खरेदी केली होती त्यामुळे ज्या दिवशी वरील गुन्हा निदर्शनास आला त्यादिवशी सदर रेती माफियांनी प्रत्यक्षात किती रेती उचलली होती व किती रेती साठा त्या जागी शिल्लक होता या बाबत चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले त्यानुसार दोषी तहसीलदार, पेण यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय.

(३) सदर प्रकरणी केलेल्या चौकशीमध्ये १५० ब्रॉस रेंती चोरी झालेली असून सदरची रेंती हस्तगत करण्यात आलेली आहे.

(४) सदर प्रकरणी शिवडी पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.६६/१५ भा.दं.वि.सं.कलम ३७९, १०९, ४६७, ४६८, ४७१, ३४ सह महाराष्ट्र गौन खनिज अधिनियम, चे कलम २, ३, ७८ व ७९ सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम १५, १९ सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८ अन्वये दिनांक ०२.०७.२०१५ रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यामध्ये बनावट रेंती वाहतूकीचा परवाना बनविण्यासाठी पेण तहसिल कार्यालयामधून मदत करणारे पेण तहसिल कार्यालयातील लिपिक व नायब तहसिलदार यांच्या सह एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आलेली असून सदरचा गुन्हा तपासाधीन आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील नक्षलविरोधी अभियान (एएनओ) कार्यालयाला
 पूर्णवेळ प्रमुख व इतर पदे न भरल्याबाबत**

(१०९) * १४२९६ श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) देशातील नक्षलवादग्रस्त राज्यांशी संपर्कात राहून राज्यातील नक्षल चळवळ मोडून काढण्यासाठी तयार केलेले नक्षलविरोधी अभियान (एएनओ) कार्यालयाने १९९२ च्या स्थापनेपासून अनेक यशस्वी मोहिमा राबविल्या, परंतु आता त्या मोहिमेसाठी पूर्णवेळ अधिकारी व पुरेसे कमांडो नसल्यामुळे या महत्वाच्या कामात शिथिलता आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यागंभीर बाबतीत शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नक्षलविरोधी अभियान कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी व पुरेसे कर्मचारी नसल्याने महत्वाच्या कामात शिथिलता आली आहे, हे खरे नाही. तथापि, या कार्यालयातील काही पदे रिक्त आहेत.

(२) व (३) राज्यातील नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना परिणामकारकरित्या पायबंद घालण्याकरीता तसेच, त्यावर आवश्यक ते नियंत्रण व पर्यवेक्षणाकरीता "नक्षल नोडल अधिकारी" म्हणून नागपूर येथे विशेष पोलीस महानिरीक्षक या दर्जाचे एक पद व इतर सहाय्यकारी पदे शासन निर्णय, दिनांक २७.०३.१९९१ अन्वये निर्माण करण्यात आली आहेत.

सद्यःस्थितीत विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षल विरोधी अभियान हे पद रिक्त असून या पदाचा कार्यभार सह पोलीस आयुक्त, नागपूर शहर हे सांभाळत आहेत. नक्षल विरोधी अभियान, नागपूर या कार्यालयात १२ पदे तर विशेष कृती दल, नागपूर या कार्यालयात ५२ पदे रिक्त आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षल विरोधी अभियान हे पद तसेच अन्य रिक्त पदे भरण्यात येत आहेत.

मिरा-भाईंदर (जि.ठाणे) येथील संबंधित पोलीस स्थानकांतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी हे जनतेची कामे करण्यास दुर्लक्ष करीत असल्याबाबत

(११०) * १४४२२ श्री.महादेवराव महाडिक, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मिरा-भाईंदर (जि.ठाणे) येथील संबंधित पोलीस स्थानकांतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी हे जनतेची कामे करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त पोलीस स्थानकांतील संबंधित जबाबदार कर्मचारी हे जनतेची कामे विना मोबदला करीत नसून अवैध धंदा करणाऱ्यांकडूनही पैसे घेत असल्याने त्या विभागात विनादिक्कत गुटखा व इतर अवैध व्यवसाय सुरू असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन असुरक्षित झाले आहे हे लक्षात घेता शासन त्वरीत आवश्यक कार्यवाही करणार वा करीत आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) व (२) खरे नाही.

ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील मिरा-भाईंदर विभागात एकूण सहा पोलीस स्टेशन व एक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यरत असून माहे, ऑक्टोबर, २०१५ वा त्यादरम्यान कोणत्याही पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे विरुद्ध जनतेने किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधी यांनी लेखी अथवा तोंडी तक्रार दिलेली नाही.

मिरा-भाईंदर विभागात कोणीही अवैधरित्या व्यवसाय करत असल्याचे आढळून आल्यास संबंधित पोलीस ठाण्याकडून त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
नागपूर.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मुद्रणालय, नागपूर.